



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - ७, अंक - ४६]

गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १५ - २१, २०१८ / कार्तिक २४ - ३०, शके १९४०

[पृष्ठे ४८

प्राधिकृत प्रकाशन

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य यांजकडून

जिल्हा धुळे

क्रमांक भूसंपादन/कावि/एसआर-०९/२०१५.— ज्याअर्थी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांना असे वाटते की, सोबतच्या अनुसूचीमध्ये ज्यांचा तपशील नमूद करण्यात आला आहे अशा जमिनी (यात यापुढे ज्यांचा निर्देश “उक्त जमिनी” असा करण्यात आला आहे) उक्त अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या सार्वजनिक प्रयोजनार्थ आवश्यक आहेत किंवा आवश्यक असण्याचा संभव आहे ;

त्याअर्थी, आता, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (यापुढे ज्याचा निर्देश “संपादन अधिनियम” असा करण्यात आला आहे) हा महाराष्ट्र राज्यात प्रयुक्त असताना त्याच्या कलम ११ (१) च्या उपबंधान्वये, याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनी उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहेत किंवा आवश्यक असण्याचा संभव आहे ;

उक्त जमिनींमध्ये हितसंबंध असणाऱ्या सर्व व्यक्तींना याद्वारे अशी ताकीद देण्यात येते की, उक्त संपादनाच्या प्रयोजनासाठी उक्त जमिनींवर नेमण्यात आलेल्या कोणत्याही भूमापकांच्या किंवा अन्य व्यक्तींच्या कामात त्यांनी अडथळा किंवा व्यत्यय आणू नये. ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेनंतर जिल्हाधिकारी यांची मंजूरी न मिळवता विक्री, भाडेपट्टा, गहाण, अभिहस्तांतरण, देवाण-घेवाण

याद्वारे किंवा अन्य प्रकारे उक्त जमिनींची विल्हेवाट लावण्यासंबंधात करण्यात आलेले कोणतेही करार किंवा त्यासंबंधात करण्यात आलेला कोणताही खर्च किंवा सुधारणा संपादन जमिनींच्या अंतिमरित्या संपादन करण्यात येईल अशा भागासाठी भरपाई निश्चित करणारा अधिकारी संपादन अधिनियमाच्या कलम ११ (४) अन्वये दुर्लक्ष करील.

उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनी आवश्यक आहेत याबद्दल नाशिक विभागाच्या आयुक्तांची खात्री होईल, तर संपादन अधिनियमाच्या कलम २१ (१) अन्वये तशा अर्थाची एक अंतिम अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. संपादनाचे काम जर अंशतः किंवा संपूर्णतः सोडून देण्यात येईल, तर ती वस्तुस्थिती महाराष्ट्र शासन राजपत्रात रीतसर अधिसूचित करण्यात येईल.

उक्त जमिनींचे नकाशे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाहण्याकरिता उपलब्ध आहेत.

सदर अधिसूचनेबाबत ज्या हितसंबंधित व्यक्तींना आपल्या लेखी हरकती नोंदवावयाच्या आहेत, त्या अधिसूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून ६० दिवसांच्या आत उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांच्या कार्यालयात नोंदवाव्यात.

ज्यासाठी जमिनी संपादन करावयाच्या आहेत ते प्रयोजन.— मौजे मुकटी, तालुका शिंदखेडा येथील उजव्या कालव्यावरील वितरिका क्रमांक ७ व तिची मायनर.

टीप.- सदर प्रकरणात संयुक्त मोजणी बाकी असल्याने संयुक्त मोजणीची कार्यवाही पूर्ण झाल्यावर संपादित क्षेत्रात कमी-जास्त बदल होऊ शकतो.

अनुसूची

परिशिष्ट - १

जमिनीचा तपशील

जिल्हा धुळे, तालुका शिंदखेडा, मौजे मुकटी

गट नंबर १	एकूण क्षेत्र २	संपादन करावयाचे क्षेत्र ३
	हे. आर	हे. आर
९४/१/१	१ ६२	० ०३
९४/१/२	१ ६२	० ०३
९४/१/३	० ७५	० ०३
९४/२/१	१ ६१	० ०३
९४/२/२	१ ६२	० ०३
९६/१	१ ३६	० ०९
९६/२	३ ०५	० ०९
९७/१/३	१ ६०	० ०७
९७/१/४	१ ५१	० ०७
९७/१/२	१ ६०	० ०७
९७/२/१-अ	१ ४७	० ०७
९७/२/२-अ	० ८०	० ०७
९७/२/१-ब	२ ४२	० ०७
९७/२/२-ब	० ८०	० ०७
९७/२/२-क	० ८२	० ०७
१०४/२	१ १५	० ११
१०५	३ १७	० ११
१३०/१	१ ००	० ०५
१३०/२	१ ००	० ०५
१३१	० ८७	० १३
१३२	० ०४	० ०३
१३३	० ७८	० १२
१३५	२ ५९	० १९
१३७	० ८३	० १७
१३८/१	१ २३	० ०९
१३८/२	१ २४	० ०९

अनुसूची - चालू

परिशिष्ट - १ - चालू

गट नंबर १	एकूण क्षेत्र २	संपादन करावयाचे क्षेत्र ३
	हे. आर	हे. आर
१५०/१	१ १५	० ०५
१५०/२	१ २०	० ०५
१५०/३	१ ८४	० ०४
१५१/१	३ ७८	० ०८
१५१/२	१ २०	० ०७
१५१/३	१ २०	० ०७
१७४/१/१	१ ९७	० ०९
१७४/१/२	१ ९७	० ०९
१७४/१/३	१ ९६	० ०९
१७४/२/१	१ ९६	० ०९
१७४/२/२	१ ९७	० ०९
१७४/२/३	१ ९७	० ०८
१७७/१/२	२ २१	० ३७
१९३/१	२ ०१	० १०
१९३/२	२ ००	० १०
१९३/३	२ ००	० ०९
१९३/४	० ७२	० ०९
१९४/१	१ १३	० १०
१९४/२	१ १३	० ०९
१९४/३	१ १२	० ०९
१९४/४	० ६०	० ०९
१९५/१	१ ००	० ०८
१९५/२	१ ५०	० ०८
१९५/२	१ ३३	० ०८
१९७/१-अ	१ ११	० ०७
१९७/२-अ	० ७०	० ०७
१९७/१-ब	१ ००	० ०७

अनुसूची - चालू

परिशिष्ट - १ - चालू

गट नंबर	एकूण क्षेत्र	संपादन करावयाचे क्षेत्र
१	२	३
	हे. आर	हे. आर
१९७/२-ब	० ७०	० ०६
२००	४ २०	० ३२
२०२	० ८०	० १२
२०३	० ८१	० ०९
२०४/१	१ २१	० १३
२०४/२-अ	० ७३	० १३
२०४/२-ब	० ४७	० १३
२५०/१	० ८२	० ०४
२५०/२	० ८२	० ०४
२५०/३	० ८२	० ०३
२५०/४	० ८३	० ०३
२५०/५	० ८३	० ०३
२५१/१	१ २०	० ०५
२५१/२	१ २०	० ०५
२५१/३	१ २०	० ०५
२५१/४	१ २०	० ०४
२५१/५	१ २०	० ०४
२५६/१	० ६०	० ०६
२५६/२	० ६०	० ०६
२५६/३	० ७६	० ०६
२५६/४	० ७६	० ०५
२५६/५	१ ५०	० ०५
२५६/६	० ६०	० ०५
२५७/१	२ ०४	० १४
२५७/२	२ ००	० १३
२५७/३	२ २८	० १३
२६८/१	१ १५	० ०५
२६८/२	१ १४	० ०५

अनुसूची - चालू

परिशिष्ट - १ - चालू

गट नंबर	एकूण क्षेत्र	संपादन करावयाचे क्षेत्र
१	२	३
	हे. आर	हे. आर
२६८/३	१ १४	० ०५
२६८/४/१	० ७८	० ०५
२६८/४/२	० ४१	० ०४
२६९/१	१ २६	० ०९
२६९/२	१ २६	० ०८
९८/१	० ९१	० १५
९८/२	० ९१	० १४
९९/१	० ४५	० १०
९९/२	१ २६	० १०
१००	० ०१	० ०१
१०१/१	० ४३	० ०१
१०१/२	० ४१	० ०१
१०१/३	० ४१	० ०१
१०१/४	० ४०	० ०१
१०२/२	१ १४	० ३४
एकूण ..		७ ८९

परिशिष्ट - २

सार्वजनिक प्रयोजनाबाबत तपशील

प्रकल्पाचे नाव.- वाडी-शेवाडी मध्यम प्रकल्प.

प्रकल्पाचे प्रयोजन.- मौजे मुकटी, तालुका शिंदखेडा येथील उजव्या कालव्यावरील वितरिका क्रमांक ७ व तिची मायनर.

परिशिष्ट - ३

विस्थापनाबाबत तपशील

सदर प्रकल्पाच्या कामामुळे एकही व्यक्ती / कुटुंब राहत्या घरातून विस्थापित होणार नसल्याने विस्थापनाबाबत तपशील 'निरंक' आहे.

परिशिष्ट - ४

सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यासाचे निष्कर्ष

महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक २६ एप्रिल २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित

भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१८ चे कलम १०-क नुसार राज्य शासनास, लोकहितास्तव, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रकरण २ व प्रकरण ३ यांच्या तरतुदी लागू करण्यापासून (ख) सिंचन व विद्युतीकरण यांच्यासह ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्पास सूट देता येईल. सदर प्रस्ताव कलम १०-क (ख) “सिंचन व विद्युतीकरण यांच्यासह ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्प” या व्याख्येमध्ये बसत असल्याने, सदर प्रकरणी सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास करणेत आलेला नाही.

परिशिष्ट - ५

प्रशासक नियुक्तीचा तपशील

प्रस्तुत प्रकरणी एकही व्यक्ती / कुटुंब विस्थापित होणार नसल्याने पुनर्वसन व पुनर्स्थापना प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

रवींद्र भारदे,
उपजिल्हाधिकारी,
(भूसंपादन), सामान्य, धुळे.

धुळे, २४ ऑगस्ट २०१८.

जिल्हा धुळे

क्रमांक भूसंपादन/कावि/एसआर-१०/२०१५.— ज्याअर्थी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांना असे वाटते की, सोबतच्या अनुसूचीमध्ये ज्यांचा तपशील नमूद करण्यात आला आहे अशा जमिनी (यात यापुढे ज्यांचा निर्देश “उक्त जमिनी” असा करण्यात आला आहे) उक्त अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या सार्वजनिक प्रयोजनार्थ आवश्यक आहेत किंवा आवश्यक असण्याचा संभव आहे ;

त्याअर्थी, आता, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (यापुढे ज्याचा निर्देश “संपादन अधिनियम” असा करण्यात आला आहे) हा महाराष्ट्र राज्यात प्रयुक्त असताना त्याच्या कलम ११ (१) च्या उपबंधान्वये, याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनी उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहेत किंवा आवश्यक असण्याचा संभव आहे ;

उक्त जमिनींमध्ये हितसंबंध असणाऱ्या सर्व व्यक्तींना याद्वारे अशी ताकीद देण्यात येते की, उक्त संपादनाच्या प्रयोजनासाठी उक्त जमिनींवर नेमण्यात आलेल्या कोणत्याही भूमापकांच्या किंवा अन्य व्यक्तींच्या कामात त्यांनी अडथळा किंवा व्यत्यय आणू नये. ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेनंतर जिल्हाधिकारी यांची मंजुरी न मिळवता विक्री, भाडेपट्टा, गहाण, अभिहस्तांतरण, देवाण-घेवाण याद्वारे किंवा अन्य प्रकारे उक्त जमिनींची विल्हेवाट लावण्यासंबंधात करण्यात आलेले कोणतेही करार किंवा त्यासंबंधात करण्यात आलेला कोणताही खर्च किंवा सुधारणा संपादन जमिनींच्या अंतिमरित्या संपादन

करण्यात येईल अशा भागासाठी भरपाई निश्चित करणारा अधिकारी संपादन अधिनियमाच्या कलम ११ (४) अन्वये दुर्लक्ष करील.

उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनी आवश्यक आहेत याबद्दल नाशिक विभागाच्या आयुक्तांची खात्री होईल, तर संपादन अधिनियमाच्या कलम २१ (१) अन्वये तशा अर्थाची एक अंतिम अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. संपादनाचे काम जर अंशतः किंवा संपूर्णतः सोडून देण्यात येईल, तर ती वस्तुस्थिती महाराष्ट्र शासन राजपत्रात रीतसर अधिसूचित करण्यात येईल.

उक्त जमिनींचे नकाशे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाहण्याकरिता उपलब्ध आहेत.

सदर अधिसूचनेबाबत ज्या हितसंबंधित व्यक्तींना आपल्या लेखी हरकती नोंदवावयाच्या आहेत, त्या अधिसूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून ६० दिवसांच्या आत उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांच्या कार्यालयात नोंदवाव्यात.

ज्यासाठी जमिनी संपादन करावयाच्या आहेत ते प्रयोजन.— मौजे मुकटी, तालुका शिंदखेडा येथील उजव्या कालव्यावरील वितरिका क्रमांक ६.

टीप.- सदर प्रकरणात संयुक्त मोजणी बाकी असल्याने संयुक्त मोजणीची कार्यवाही पूर्ण झाल्यावर संपादित क्षेत्रात कमी-जास्त बदल होऊ शकतो.

अनुसूची

परिशिष्ट - १

जमिनीचा तपशील

जिल्हा धुळे, तालुका शिंदखेडा, मौजे मुकटी

गट नंबर	एकूण क्षेत्र	संपादन करावयाचे क्षेत्र
१	२	३
	हे. आर	हे. आर
१०६/१	१ ३३	० १९
१०६/२	१ ३३	० १९
१०६/३	१ ६०	० १९
१०८/१	१ ३५	० ०५
१०८/२	१ ३९	० ०५
१०८/३	१ ६४	० ०५
१०८/४	१ ५९	० ०५
१०९	--	० १९
११०/१	० ९०	० ०८
११०/२	० ७५	० ०८
११०/३	० ७५	० ०७

अनुसूची - चालू

परिशिष्ट - १ - चालू

गट नंबर	एकूण क्षेत्र	संपादन करावयाचे क्षेत्र
१	२	३
	हे. आर	हे. आर
१२८/१	१ ६०	० ०८
१२८/२	० ६०	० ०८
१२८/३	१ ८७	० ०८
१२८/४	१ ५५	० ०७
१२८/५	१ ८८	० ०७
१२९/१/१	० ६०	० ०६
१२९/१/३	० ९०	० ०६
१२९/२	० ९०	० ०५
१२९/१/२	० ६०	० ०५
१२९/३	१ ३५	० ०५
१४३/१	० ७९	० ०१
१४३/२	० ६०	० ०१
१४४/१	० ५२	० ०४
१४४/२	१ १२	० ०३
१४५/१-अ, क	१ ५८	० ०६
१४५/१-ब	० ७०	० ०५
१४५/१-क	० ६०	० ०५
१४५/२	० ९०	० ०५
१४७/१/१	१ १२	० ०५
१४७/२-ब	० ९८	० ०४
१४७/१/२	० ६०	० ०४
१४७/२-अ/१	१ ४५	० ०४
१४७/२-अ/२	१ ०३	० ०४
१४७/२-अ/३	० ४२	० ०३
१८८/१	१ १९	० ५५
१८९/१	१ ४८	० ११
१८९/१/२	१ ४८	० ११
१८९/१/३	१ ४८	० ११
१८९/१/४	१ ४९	० ११
१८९/२	२ ५४	० ११
१९०	२ ०९	० ३३
१९१/१	१ ०८	० ०८

अनुसूची - चालू

परिशिष्ट - १ - चालू

गट नंबर	एकूण क्षेत्र	संपादन करावयाचे क्षेत्र
१	२	३
	हे. आर	हे. आर
१९१/२	० ०७	० ०८
एकूण ..		३ ९७

परिशिष्ट - २

सार्वजनिक प्रयोजनाबाबत तपशील

प्रकल्पाचे नाव.- वाडी-शेवाडी मध्यम प्रकल्प.

प्रकल्पाचे प्रयोजन.- मौजे मुकटी, तालुका शिंदखेडा येथील उजव्या कालव्यावरील वितरिका क्रमांक ६.

परिशिष्ट - ३

विस्थापनाबाबत तपशील

सदर प्रकल्पाच्या कामामुळे एकही व्यक्ती / कुटुंब राहत्या घरातून विस्थापित होणार नसल्याने विस्थापनाबाबत तपशील 'निरंक' आहे.

परिशिष्ट - ४

सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यासाचे निष्कर्ष

महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक २६ एप्रिल २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१८ चे कलम १०-क नुसार राज्य शासनास, लोकहितास्तव, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रकरण २ व प्रकरण ३ यांच्या तरतुदी लागू करण्यापासून (ख) सिंचन व विद्युतीकरण यांच्यासह ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्पास सूट देता येईल. सदर प्रस्ताव कलम १०-क (ख) "सिंचन व विद्युतीकरण यांच्यासह ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्प" या व्याख्येमध्ये बसत असल्याने, सदर प्रकरणी सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास करणेत आलेला नाही.

परिशिष्ट - ५

प्रशासक नियुक्तीचा तपशील

प्रस्तुत प्रकरणी एकही व्यक्ती / कुटुंब विस्थापित होणार नसल्याने पुनर्वसन व पुनर्स्थापना प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

रवींद्र भारदे,

उपजिल्हाधिकारी,

(भूसंपादन), सामान्य, धुळे.

धुळे, २४ ऑगस्ट २०१८.

जिल्हा धुळे

क्रमांक भूसंपादन/कावि/एसआर-१५/२०१५.— ज्याअर्थी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांना असे वाटते की, सोबतच्या अनुसूचीमध्ये ज्यांचा तपशील नमूद करण्यात आला आहे अशा जमिनी (यात यापुढे ज्यांचा निर्देश “उक्त जमिनी” असा करण्यात आला आहे) उक्त अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या सार्वजनिक प्रयोजनार्थ आवश्यक आहेत किंवा आवश्यक असण्याचा संभव आहे ;

त्याअर्थी, आता, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (यापुढे ज्याचा निर्देश “संपादन अधिनियम” असा करण्यात आला आहे) हा महाराष्ट्र राज्यात प्रयुक्त असताना त्याच्या कलम ११ (१) च्या उपबंधान्वये, याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनी उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहेत किंवा आवश्यक असण्याचा संभव आहे ;

उक्त जमिनींमध्ये हितसंबंध असणाऱ्या सर्व व्यक्तींना याद्वारे अशी ताकीद देण्यात येते की, उक्त संपादनाच्या प्रयोजनासाठी उक्त जमिनींवर नेमण्यात आलेल्या कोणत्याही भूमापकांच्या किंवा अन्य व्यक्तींच्या कामात त्यांनी अडथळा किंवा व्यत्यय आणू नये. ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेनंतर जिल्हाधिकारी यांची मंजूरी न मिळवता विक्री, भाडेपट्टा, गहाण, अभिहस्तांतरण, देवाण-घेवाण याद्वारे किंवा अन्य प्रकारे उक्त जमिनींची विल्हेवाट लावण्यासंबंधात करण्यात आलेले कोणतेही करार किंवा त्यासंबंधात करण्यात आलेला कोणताही खर्च किंवा सुधारणा संपादन जमिनींच्या अंतिमरित्या संपादन करण्यात येईल अशा भागासाठी भरपाई निश्चित करणारा अधिकारी संपादन अधिनियमाच्या कलम ११ (४) अन्वये दुर्लक्ष करील.

उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनी आवश्यक आहेत याबद्दल नाशिक विभागाच्या आयुक्तांची खात्री होईल, तर संपादन अधिनियमाच्या कलम २१ (१) अन्वये तशा अर्थाची एक अंतिम अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. संपादनाचे काम जर अंशतः किंवा संपूर्णतः सोडून देण्यात येईल, तर ती वस्तुस्थिती महाराष्ट्र शासन राजपत्रात रीतसर अधिसूचित करण्यात येईल.

उक्त जमिनींचे नकाशे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाहण्याकरिता उपलब्ध आहेत.

सदर अधिसूचनेबाबत ज्या हितसंबंधित व्यक्तींना आपल्या लेखी हरकती नोंदवावयाच्या आहेत, त्या अधिसूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून ६० दिवसांच्या आत उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांच्या कार्यालयात नोंदवाव्यात.

ज्यासाठी जमिनी संपादन करावयाच्या आहेत ते प्रयोजन.— मौजे तामथरे, तालुका शिंदखेडा येथील उजव्या कालव्यावरील क्रमांक ६ व डायरेक्ट मायनर नंबर ८.

टीप.- सदर प्रकरणात संयुक्त मोजणी बाकी असल्याने संयुक्त मोजणीची कार्यवाही पूर्ण झाल्यावर संपादित क्षेत्रात कमी-जास्त बदल होऊ शकतो.

अनुसूची

परिशिष्ट - १

जमिनींचा तपशील

जिल्हा धुळे, तालुका शिंदखेडा, मौजे तामथरे

गट नंबर १	एकूण क्षेत्र २	संपादन करावयाचे क्षेत्र ३
	हे. आर	हे. आर
२२७/१	२ २८	० ०३
२२७/२	१ २०	० ०३
२२७/३	४ ४०	० ०३
२२७/४	३ ३३	० ०३
२२५/१	० ४०	० ०३
२२५/२	० ८०	० ०३
२२५/३	१ ७४	० ०३
२२१	३ १४	० २३
२२२/२	० ८२	० ०८
२२२/१	० ५०	० ०८
२२४/१	१ ६९	० १२
२२४/२	२ ००	० १२
२१९	१ ३१	० १४
२१८	३ ३५	० १४
२१०/१	१ ३९	० १३
२१०/२	१ ३९	० १२
२०९/१	० ४८	० ०३
२०९/२	० ४३	० ०३
१८०	४ ०४	० २४
१७७/१	१ ५०	० ०६
१७७/२	१ ५०	० ०६
१७७/३	१ २०	० ०६
१७७/४	१ ०१	० ०५

अनुसूची - चालू

परिशिष्ट - १ - चालू

गट नंबर १	एकूण क्षेत्र २ हे. आर	संपादन करावयाचे क्षेत्र ३ हे. आर
१७८	३ ६४	० १३
४८१/१	१ ००	० ०७
४८१/२	० ९६	० ०६
१६५	६ १९	० १४
१६६	० ४९	० ०४
१६७	० ७९	० ११
१६९/२/२	१ ६९	० ४१
१६८	१ ३३	० १७
१८१	३ ४३	० १
१८६/१	१ ५८	० ०२
१८६/२-अ	० ६९	० ०२
१८६/२-ब	० ९०	० ०२
१८७/१/१	२ ३२	० १५
१८७/१/२	२ ३१	० १५
१८७/२	१ १०	० १४
१८८	१ ५५	० ११
१६३/१	२ ५१	० १५
१६३/२	२ ४५	० १४
१६०	३ ५३	० २६
१५९	० ५८	० ०७
१३४/१-अ	२ ००	० १२
१३६/१	० ५८	० ०९
१३४/२-अ	० ५९	० १२
१३६/२	० ५९	० ०९
१३४/२-ब	१ १८	० १२
१३४/२-ड	१ १८	० १३

अनुसूची - चालू

परिशिष्ट - १ - चालू

गट नंबर १	एकूण क्षेत्र २ हे. आर	संपादन करावयाचे क्षेत्र ३ हे. आर
१३४/२-ई	१ १८	० १३
१३४/२-क	१ १८	० १३
१३४/२-फ	१ १८	० १३
१३३/१	२ ७९	० २२
१३३/२	२ ७९	० २२
१३२/१	१ २०	० ०८
१३२/२	१ १९	० ०८
१३१/५	० ९०	० ०७
१३१/७	० ४५	० ०७
१३१/११	० ६०	० ०७
१३१/१२	० ६०	० ०७
१३१/४	१ ४८	० ०७
१३१/८	० ४५	० ०७
१३१/१०	० ६०	० ०७
१३१/९	१ २३	० ०७
१३१/१	० ६०	० ०७
१०५/१/१/१	० ८१	० ०१
१०५/१/२	० ३६	० ०१
१०५/१/१/२	० ३६	० ०१
९८/२	१ २०	० २५
९८/१	२ ४७	० २५
४५९	४ ०२	० १
९०/१/१	० ८७	० ०६
९०/२-अ	१ ६३	० ०६
९०/२-ब	१ ६३	० ०५
९०/२-क	१ ६५	० ०५

अनुसूची - चालू
परिशिष्ट - १ - चालू

गट नंबर	एकूण क्षेत्र	संपादन करावयाचे क्षेत्र
१	२	३
	हे. आर	हे. आर
९०/१/२	० ४७	० ०४
९१	१ ०४	० ११
८८/१	० ४५	० ०४
८९	० ४५	० २२
८५/१	० ९३	० १
८४	१ ८५	० ११
७९	० ६५	० ०८
८०	० ६५	० ०८
१७०	१ ६१	० १९
१७१	२ ७२	० ११
१७२	० ६९	० १२
१७३	० ६९	० ०३
१७४	० ७८	० २३
१७५	० ७६	० ०५
१५२	० ९१	० ०८
१५२/१-अ	० ६२	० ०८
१५२/१-ब/१	० ६१	० ०८
१५२/१-ब/२	० ६१	० ०७
१५२/१-क	० ९२	० ०७
१५२/२	२ १९	० ०७
१५१	१ ४६	० ०४
१५३/१	१ ४०	० ३४
१५३/२	४ ८५	० ३४
४८९	० ७२	० २१
१५४	१ ३१	० १६
१५५	० ६८	० ०५
१५६	१ ५६	० ०६

अनुसूची - चालू
परिशिष्ट - १ - चालू

गट नंबर	एकूण क्षेत्र	संपादन करावयाचे क्षेत्र
१	२	३
	हे. आर	हे. आर
१४६/१-अ	० ९७	० १७
१४६/१-ब	० ९६	० १६
	एकूण..	१० ९९

परिशिष्ट - २

सार्वजनिक प्रयोजनाबाबत तपशील

प्रकल्पाचे नाव.- वाडी-शेवाडी मध्यम प्रकल्प.

प्रकल्पाचे प्रयोजन.- मौजे तामथरे, तालुका शिंदखेडा येथील उजव्या कालव्यावरील क्रमांक ६ व डायरेक्ट मायनर नंबर ८.

परिशिष्ट - ३

विस्थापनाबाबत तपशील

सदर प्रकल्पाच्या कामामुळे एकही व्यक्ती / कुटुंब राहत्या घरातून विस्थापित होणार नसल्याने विस्थापनाबाबत तपशील 'निरंक' आहे.

परिशिष्ट - ४

सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यासाचे निष्कर्ष

महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक २६ एप्रिल २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१८ चे कलम १०-क नुसार राज्य शासनास, लोकहितास्तव, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रकरण २ व प्रकरण ३ यांच्या तरतुदी लागू करण्यापासून (ख) सिंचन व विद्युतीकरण यांच्यासह ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्पास सूट देता येईल. सदर प्रस्ताव कलम १०-क (ख) "सिंचन व विद्युतीकरण यांच्यासह ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्प" या व्याख्येमध्ये बसत असल्याने, सदर प्रकरणी सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास करणेत आलेला नाही.

परिशिष्ट - ५

प्रशासक नियुक्तीचा तपशील

प्रस्तुत प्रकरणी एकही व्यक्ती / कुटुंब विस्थापित होणार नसल्याने पुनर्वसन व पुनर्स्थापना प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

रवींद्र भारदे,

उपजिल्हाधिकारी,

(भूसंपादन), सामान्य, धुळे.

धुळे, २४ ऑगस्ट २०१८.

जिल्हा धुळे

क्रमांक भूसंपादन/कावि/एसआर-१४/२०१५.— ज्याअर्थी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांना असे वाटते की, सोबतच्या अनुसूचीमध्ये ज्यांचा तपशील नमूद करण्यात आला आहे अशा जमिनी (यात यापुढे ज्यांचा निर्देश “उक्त जमिनी” असा करण्यात आला आहे) उक्त अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या सार्वजनिक प्रयोजनार्थ आवश्यक आहेत किंवा आवश्यक असण्याचा संभव आहे ;

त्याअर्थी, आता, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (यापुढे ज्याचा निर्देश “संपादन अधिनियम” असा करण्यात आला आहे) हा महाराष्ट्र राज्यात प्रयुक्त असताना त्याच्या कलम ११ (१) च्या उपबंधान्वये, याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनी उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहेत किंवा आवश्यक असण्याचा संभव आहे ;

उक्त जमिनींमध्ये हितसंबंध असणाऱ्या सर्व व्यक्तींना याद्वारे अशी ताकीद देण्यात येते की, उक्त संपादनाच्या प्रयोजनासाठी उक्त जमिनींवर नेमण्यात आलेल्या कोणत्याही भूमापकांच्या किंवा अन्य व्यक्तींच्या कामात त्यांनी अडथळा किंवा व्यत्यय आणू नये. ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेनंतर जिल्हाधिकारी यांची मंजूरी न मिळवता विक्री, भाडेपट्टा, गहाण, अभिहस्तांतरण, देवाण-घेवाण याद्वारे किंवा अन्य प्रकारे उक्त जमिनींची विल्हेवाट लावण्यासंबंधात करण्यात आलेले कोणतेही करार किंवा त्यासंबंधात करण्यात आलेला कोणताही खर्च किंवा सुधारणा संपादन जमिनींच्या अंतिमरित्या संपादन करण्यात येईल अशा भागासाठी भरपाई निश्चित करणारा अधिकारी संपादन अधिनियमाच्या कलम ११ (४) अन्वये दुर्लक्ष करील.

उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनी आवश्यक आहेत याबद्दल नाशिक विभागाच्या आयुक्तांची खात्री होईल, तर संपादन अधिनियमाच्या कलम २१ (१) अन्वये तशा अर्थाची एक अंतिम अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. संपादनाचे काम जर अंशतः किंवा संपूर्णतः सोडून देण्यात येईल, तर ती वस्तुस्थिती महाराष्ट्र शासन राजपत्रात रीतसर अधिसूचित करण्यात येईल.

उक्त जमिनींचे नकाशे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाहण्याकरिता उपलब्ध आहेत.

सदर अधिसूचनेबाबत ज्या हितसंबंधित व्यक्तींना आपल्या लेखी हरकती नोंदवावयाच्या आहेत, त्या अधिसूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून ६० दिवसांच्या आत उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांच्या कार्यालयात नोंदवाव्यात.

ज्यासाठी जमिनी संपादन करावयाच्या आहेत ते प्रयोजन.— मौजे डांगुर्णी, तालुका शिंदखेडा येथील उजव्या कालव्यावरील शेवटची वितरिका.

टीप.- सदर प्रकरणात संयुक्त मोजणी बाकी असल्याने संयुक्त मोजणीची कार्यवाही पूर्ण झाल्यावर संपादित क्षेत्रात कमी-जास्त बदल होऊ शकतो.

अनुसूची

परिशिष्ट - १

जमिनींचा तपशील

जिल्हा धुळे, तालुका शिंदखेडा, मौजे डांगुर्णी

गट नंबर १	एकूण क्षेत्र २	संपादन करावयाचे क्षेत्र ३
	हे. आर	हे. आर
७७/१ ..	१ ००	० ०१
७७/२ ..	१ ८१	० ०१
७७/३ ..	१ ०४	० ०१
७७/५ ..	१ ९०	० ०१
७७/६ ..	१ ९१	० ०१
७७/७ ..	१ ००	० ०१
७७/९-अ ..	० ७०	० ०१
७७/१० ..	४ १७	० ०१
७७/११ ..	२ ००	० ०१
७८/१ ..	० ६३	० ०४
७८/२ ..	० ६२	० ०४
७८/३ ..	० ४२	० ०४
७८/४ ..	० ४१	० ०४
७८/५ ..	० ४१	० ०४
७९ ..	४ ०४	० १६
८८ ..	३ ३०	० १२
८९/१ ..	२ १०	० ०९
८९/२ ..	२ ०९	० ०८
८९/३ ..	२ ४६	० ०८
९१ ..	१ ६३	० १
९२ ..	६ २५	० ५
१२९/१ ..	१ ३०	० ०३

अनुसूची - चालू

परिशिष्ट - १ - चालू

गट नंबर	एकूण क्षेत्र	संपादन करावयाचे क्षेत्र
१	२	३
	हे. आर	हे. आर
१२९/४	० ९०	० ०३
१२९/५	० ९०	० ०३
१२९/६	० ६०	० ०३
१२९/३, ७	१ ८५	० ०३
१२९/८	० ६०	० ०३
१२९/९	१ २१	० ०३
१२९/१०	१ २६	० ०३
१२९/११	० ६५	० ०२
१२९/१२	० ६५	० ०२
१२९/१३	१ ३६	० ०२
१३५/१-अ	० ८७	० ०५
१३५/२-अ	१ ९९	० ०५
१३५/१-ब, क	० ८७	० ०५
१३५/२-ब	१ ९८	० ०५
१३६	१ ३७	० ०२
१४३/१-अ	१ ८७	० ०२
१४३/१-ब	१ ८२	० ०२
१४३/१-क/२	० ३२	० ०२
१४३/२-अ	२ ५९	० ०२
१४३/२-ब	२ ६०	० ०२
१४३/१-क/१	१ ५०	० ०२
१५३	६ १९	० ०२
१५४	४ ०५	० ०७
१५५/१	१ ९०	० ०३
१५५/२	१ ८५	० ०३
१५५/३	१ ८५	० ०३
१५५/४	१ ८५	० ०२
१७२/१, २	१ ८२	० १२

अनुसूची - चालू

परिशिष्ट - १ - चालू

गट नंबर	एकूण क्षेत्र	संपादन करावयाचे क्षेत्र
१	२	३
	हे. आर	हे. आर
१७७	३ ६५	० २८
१७८/१, २, ३	७ २९	० ३०
	एकूण ..	२ ९६

परिशिष्ट - २

सार्वजनिक प्रयोजनाबाबत तपशील

प्रकल्पाचे नाव.- वाडी-शेवाडी मध्यम प्रकल्प.

प्रकल्पाचे प्रयोजन.- मौजे डांगुर्णी, तालुका शिंदखेडा येथील उजव्या कालव्यावरील शेवटची वितरिका.

परिशिष्ट - ३

विस्थापनाबाबत तपशील

सदर प्रकल्पाच्या कामामुळे एकही व्यक्ती / कुटुंब राहत्या घरातून विस्थापित होणार नसल्याने विस्थापनाबाबत तपशील 'निरंक' आहे.

परिशिष्ट - ४

सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यासाचे निष्कर्ष

महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक २६ एप्रिल २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१८ चे कलम १०-क नुसार राज्य शासनास, लोकहितास्तव, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रकरण २ व प्रकरण ३ यांच्या तरतुदी लागू करण्यापासून (ख) सिंचन व विद्युतीकरण यांच्यासह ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्पास सूट देता येईल. सदर प्रस्ताव कलम १०-क (ख) "सिंचन व विद्युतीकरण यांच्यासह ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्प" या व्याख्येमध्ये बसत असल्याने, सदर प्रकरणी सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास करणेत आलेला नाही.

परिशिष्ट - ५

प्रशासक नियुक्तीचा तपशील

प्रस्तुत प्रकरणी एकही व्यक्ती / कुटुंब विस्थापित होणार नसल्याने पुनर्वसन व पुनर्स्थापना प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

रवींद्र भारदे,

उपजिल्हाधिकारी,

(भूसंपादन), सामान्य, धुळे.

धुळे, २४ ऑगस्ट २०१८.

जिल्हा धुळे

क्रमांक भूसंपादन/कावि/एसआर-११/२०१५.— ज्याअर्थी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांना असे वाटते की, सोबतच्या अनुसूचीमध्ये ज्यांचा तपशील नमूद करण्यात आला आहे अशा जमिनी (यात यापुढे ज्यांचा निर्देश “उक्त जमिनी” असा करण्यात आला आहे) उक्त अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या सार्वजनिक प्रयोजनार्थ आवश्यक आहेत किंवा आवश्यक असण्याचा संभव आहे ;

त्याअर्थी, आता, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (यापुढे ज्याचा निर्देश “संपादन अधिनियम” असा करण्यात आला आहे) हा महाराष्ट्र राज्यात प्रयुक्त असताना त्याच्या कलम ११ (१) च्या उपबंधान्वये, याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनी उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहेत किंवा आवश्यक असण्याचा संभव आहे ;

उक्त जमिनींमध्ये हितसंबंध असणाऱ्या सर्व व्यक्तींना याद्वारे अशी ताकीद देण्यात येते की, उक्त संपादनाच्या प्रयोजनासाठी उक्त जमिनींवर नेमण्यात आलेल्या कोणत्याही भूमापकांच्या किंवा अन्य व्यक्तींच्या कामात त्यांनी अडथळा किंवा व्यत्यय आणू नये. ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेनंतर जिल्हाधिकारी यांची मंजूरी न मिळवता विक्री, भाडेपट्टा, गहाण, अभिहस्तांतरण, देवाण-घेवाण याद्वारे किंवा अन्य प्रकारे उक्त जमिनींची विल्हेवाट लावण्यासंबंधात करण्यात आलेले कोणतेही करार किंवा त्यासंबंधात करण्यात आलेला कोणताही खर्च किंवा सुधारणा संपादन जमिनींच्या अंतिमरित्या संपादन करण्यात येईल अशा भागासाठी भरपाई निश्चित करणारा अधिकारी संपादन अधिनियमाच्या कलम ११ (४) अन्वये दुर्लक्ष करील.

उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनी आवश्यक आहेत याबद्दल नाशिक विभागाच्या आयुक्तांची खात्री होईल, तर संपादन अधिनियमाच्या कलम २१ (१) अन्वये तशा अर्थाची एक अंतिम अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. संपादनाचे काम जर अंशतः किंवा संपूर्णतः सोडून देण्यात येईल, तर ती वस्तुस्थिती महाराष्ट्र शासन राजपत्रात रीतसर अधिसूचित करण्यात येईल.

उक्त जमिनींचे नकाशे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाहण्याकरिता उपलब्ध आहेत.

सदर अधिसूचनेबाबत ज्या हितसंबंधित व्यक्तींना आपल्या लेखी हरकती नोंदवावयाच्या आहेत, त्या अधिसूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून ६० दिवसांच्या आत उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांच्या कार्यालयात नोंदवाव्यात.

ज्यासाठी जमिनी संपादन करावयाच्या आहेत ते प्रयोजन.— मौजे तामथरे, तालुका शिंदखेडा येथील उजव्या कालव्यावरील वितरिका क्रमांक ५ व डायरेक्ट मायनर नंबर ६.

टीप.- सदर प्रकरणात संयुक्त मोजणी बाकी असल्याने संयुक्त मोजणीची कार्यवाही पूर्ण झाल्यावर संपादित क्षेत्रात कमी-जास्त बदल होऊ शकतो.

अनुसूची

परिशिष्ट - १

जमिनींचा तपशील

जिल्हा धुळे, तालुका शिंदखेडा, मौजे तामथरे

गट नंबर १	एकूण क्षेत्र २	संपादन करावयाचे क्षेत्र ३
	हे. आर	हे. आर
२७१ ..	१ ९७	० ०९
२७२ ..	१ ५०	० १०
२७३ ..	१ ३२	० १०
२७४ ..	१ ४१	० ०९
२३४/१ ..	१ ५०	० ३४
२३३ ..	४ २०	० २४
२३२/१ ..	५ ५२	० ०९
२३२/१ ..	१ ४०	० ०९
२४३/१/१, २ ..	० ४०	० ०७
२४३/१/१, २-ब ..	१ ३५	० ०७
२४३/१/१, २-ब ..	१ ६५	० ०७
२४३/१/२ ..	३ ०९	० ०७
२४३/२-क ..	१ ६५	० ०७
२४४ ..	३ १६	० ३१
२४६/१ ..	२ ००	० ०५
२४६/२ ..	१ ००	० ०५
२४६/३ ..	१ ३२	० ०५
२४६/४ ..	१ ००	० ०५
२४६/५ ..	३ ००	० ०५
२४७ ..	८ ३९	० २५
२०५/१ ..	२ १९	० ०६
२०५/२ ..	१ ५८	० ०६
२०५/२/१ ..	१ ५७	० ०६

अनुसूची - चालू

परिशिष्ट - १ - चालू

गट नंबर १	एकूण क्षेत्र २ हे. आर	संपादन करावयाचे क्षेत्र ३ हे. आर
२०४/१	१ ५०	० ११
२०४/३	२ ७४	० ११
२०४/४	२ ००	० १
१९६/१/१	० ६१	० ०१
१९६/१/२	० ६०	० ०१
१९७/६	२ ००	० ३६
१९६/२/१	१ २५	० ०१
१९६/२/२	१ ०६	० ०१
१९६/२/३	० ५०	० ०१
१९७/१	२ ००	० ०६
१९७/२	१ ०३	० ०६
१९७/३	१ ०३	० ०६
१९७/४	१ ०३	० ०६
१९७/४	१ ०४	० ०६
१९७/७	२ १३	० ०६
४६६	२ २८	० २२
४६५	२ १२	० १४
१९३/१	२ ०१	० ०८
१९३/२	१ ८७	० ०८
१९३/३	१ ६७	० ०७
३	१ १२	० ०१
१४१/१	१ १६	० ०६
१४१/२	१ १७	० ०६
१४१/३	० ४०	० ०६
३०७	२ ०२	० २१
३०८	२ २९	० १५
१३/१	१ ५५	० ११
१३/२/१	० ९०	० ००
१३/२/२	१ ८९	० ००
१६	४ ११	० ०४
१८, २४/२	२ १४	० ३६

अनुसूची - चालू

परिशिष्ट - १ - चालू

गट नंबर १	एकूण क्षेत्र २ हे. आर	संपादन करावयाचे क्षेत्र ३ हे. आर
२३/१-अ/१	० ९१	० ०५
२३/१-अ/२	० ९१	० ०५
२३/२-अ	१ १४	० ०५
२३/१-ब/१	१ ५६	० ०५
२३/१-ब/३	१ ५६	० ०५
२३/१-ब/४	१ ५४	० ०५
२३/१-ब/५	१ ८२	० ०५
२३/२-ब	१ १४	० ०५
२३/२-क	१ १५	० ०५
२३/१-ब/२	१ ५६	० ०५
२४/१	० ९१	० १
३८/१/१	० ९०	० ०८
३८/१/२	० ७५	० ०८
३८/१/३	१ ३३	० ०७
३८/२/१	१ ५०	० ०७
३८/२/२	१ ५०	० ०७
३९/१	० ८२	० ०८
३९/२	० ८०	० ०८
३९/३/१	० ४३	० ०८
३९/३/२	० ४३	० ०८
३९/३/३	० ४२	० ०८
३९/४	० ८०	० ०८
३९/५	० ७९	० ०८
४८/३	० ७७	० ११
४९	१ ०१	० ०७
५०	३ ३७	० १३
५३	२ ६७	० ११
५४/१/१	० ८०	० २१
एकूण ..		७ ३८

परिशिष्ट - २

सार्वजनिक प्रयोजनाबाबत तपशील

प्रकल्पाचे नाव.- वाडी-शेवाडी मध्यम प्रकल्प.

प्रकल्पाचे प्रयोजन.- मौजे तामथरे, तालुका शिंदखेडा येथील उजव्या कालव्यावरील वितरिका क्रमांक ५ व डायरेक्ट मायनर नंबर ६.

परिशिष्ट - ३

विस्थापनाबाबत तपशील

सदर प्रकल्पाच्या कामामुळे एकही व्यक्ती / कुटुंब राहत्या घरातून विस्थापित होणार नसल्याने विस्थापनाबाबत तपशील 'निरंक' आहे.

परिशिष्ट - ४

सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यासाचे निष्कर्ष

महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक २६ एप्रिल २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१८ चे कलम १०-क नुसार राज्य शासनास, लोकहितास्तव, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रकरण २ व प्रकरण ३ यांच्या तरतुदी लागू करण्यापासून (ख) सिंचन व विद्युतीकरण यांच्यासह ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्पास सूट देता येईल. सदर प्रस्ताव कलम १०-क (ख) "सिंचन व विद्युतीकरण यांच्यासह ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्प" या व्याख्येमध्ये बसत असल्याने, सदर प्रकरणी सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास करणेत आलेला नाही.

परिशिष्ट - ५

प्रशासक नियुक्तीचा तपशील

प्रस्तुत प्रकरणी एकही व्यक्ती / कुटुंब विस्थापित होणार नसल्याने पुनर्वसन व पुनर्स्थापना प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

रवींद्र भारदे,

उपजिल्हाधिकारी,

(भूसंपादन), सामान्य, धुळे.

धुळे, २४ ऑगस्ट २०१८.

जिल्हा धुळे

क्रमांक भूसंपादन/कावि/एसआर-०४/२०१५.— ज्याअर्थी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांना असे वाटते की, सोबतच्या अनुसूचीमध्ये ज्यांचा तपशील नमूद करण्यात आला आहे अशा जमिनी (यात यापुढे ज्यांचा निर्देश "उक्त जमिनी" असा

करण्यात आला आहे) उक्त अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या सार्वजनिक प्रयोजनार्थ आवश्यक आहेत किंवा आवश्यक असण्याचा संभव आहे ;

त्याअर्थी, आता, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (यापुढे ज्याचा निर्देश "संपादन अधिनियम" असा करण्यात आला आहे) हा महाराष्ट्र राज्यात प्रयुक्त असताना त्याच्या कलम ११ (१) च्या उपबंधान्वये, याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनी उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहेत किंवा आवश्यक असण्याचा संभव आहे ;

उक्त जमिनींमध्ये हितसंबंध असणाऱ्या सर्व व्यक्तींना याद्वारे अशी ताकीद देण्यात येते की, उक्त संपादनाच्या प्रयोजनासाठी उक्त जमिनींवर नेमण्यात आलेल्या कोणत्याही भूमापकांच्या किंवा अन्य व्यक्तींच्या कामात त्यांनी अडथळा किंवा व्यत्यय आणू नये. ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेनंतर जिल्हाधिकारी यांची मंजूरी न मिळवता विक्री, भाडेपट्टा, गहाण, अभिहस्तांतरण, देवाण-घेवाण याद्वारे किंवा अन्य प्रकारे उक्त जमिनींची विल्हेवाट लावण्यासंबंधात करण्यात आलेले कोणतेही करार किंवा त्यासंबंधात करण्यात आलेला कोणताही खर्च किंवा सुधारणा संपादन जमिनींच्या अंतिमरित्या संपादन करण्यात येईल अशा भागासाठी भरपाई निश्चित करणारा अधिकारी संपादन अधिनियमाच्या कलम ११ (४) अन्वये दुर्लक्ष करील.

उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनी आवश्यक आहेत याबद्दल नाशिक विभागाच्या आयुक्तांची खात्री होईल, तर संपादन अधिनियमाच्या कलम २१ (१) अन्वये तशा अर्थाची एक अंतिम अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. संपादनाचे काम जर अंशतः किंवा संपूर्णतः सोडून देण्यात येईल, तर ती वस्तुस्थिती महाराष्ट्र शासन राजपत्रात रीतसर अधिसूचित करण्यात येईल.

उक्त जमिनींचे नकाशे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाहण्याकरिता उपलब्ध आहेत.

सदर अधिसूचनेबाबत ज्या हितसंबंधित व्यक्तींना आपल्या लेखी हरकती नोंदवावयाच्या आहेत, त्या अधिसूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून ६० दिवसांच्या आत उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांच्या कार्यालयात नोंदवाव्यात.

ज्यासाठी जमिनी संपादन करावयाच्या आहेत ते प्रयोजन.— मौजे चिमठावळ, तालुका शिंदखेडा येथील उजव्या कालव्यावरील डायरेक्ट मायनर नंबर ९ व शेवटची वितरिका.

टीप.- सदर प्रकरणात संयुक्त मोजणी बाकी असल्याने संयुक्त मोजणीची कार्यवाही पूर्ण झाल्यावर संपादित क्षेत्रात कमी-जास्त बदल होऊ शकतो.

अनुसूची

परिशिष्ट - १

जमिनीचा तपशील

जिल्हा धुळे, तालुका शिंदखेडा, मौजे चिमठावळ

गट नंबर १	एकूण क्षेत्र २	संपादन करावयाचे क्षेत्र ३
	हे. आर	हे. आर
१८१	६ ५५	० ३७
१८२/१	१ ८१	० ०४
१८२/२	१ ८१	० ०३
१८२/३	१ ८३	० ०३
१८३	२ ९७	० ०८
१८६/१	१ ५३	० २६
१८६/२	१ ५३	० २५
१८७	३ ६०	० २४
१८८/२	१ १८	० १४
१८८/३	१ १८	० १४
२	० ३४	० ११
३/१-अ	० ६०	० ०४
३/२-अ/१	० ५३	० ०३
३/२-अ/२	० ९५	० ०३
३/२-ब	० ८८	० ०३
३/१-ब	१ २२	० ०३
४/१	० ९०	० ०४
४/२-अ	० ६७	० ०४
४/२-ब	० ९६	० ०३
५/१/१	१ ३८	० ०४
५/२/२	१ ३३	० ०४
५/१/२-अ	० ७८	० ०४
५/१/२-ब	० ६०	० ०४
५/२/१	१ ३४	० ०३
५/२/२	१ २०	० ०३
६/१-अ	० ७५	० ०६
६/१-ब	१ २०	० ०६

अनुसूची - चालू

परिशिष्ट - १ - चालू

गट नंबर १	एकूण क्षेत्र २	संपादन करावयाचे क्षेत्र ३
६/२/१	हे. आर	हे. आर
६/३	० ७५	० ०६
६/४-अ	१ ९०	० ०६
६/४-ब	१ ३७	० ०६
६/५	० ५७	० ०६
७/२	१ ८९	० ०५
७/१	० २८	० ०३
८/१, २	० २९	० ०२
९/२	० ९७	० ०३
९/२	० ३२	० ०६
९/१	० ३३	० ०६
१०/१	० ४५	० ०३
११/१	१ ३७	० १३
१०/२	० ४२	० ०३
११/२	१ ३७	० १२
१८१	६ ५५	० ३९
१६१/१/१	० ४०	० ०७
१६१/१/२	० ४५	० ०७
१६१/३	१ २५	० ०७
१६१/२	० ८५	० ०७
१६१/४	० ४५	० ०७
१६८/५	० ९०	० ०४
१६१/५	० ८०	० ०७
१६१/६	१ ५१	० ०७
१६१/७	१ ५१	० ०७
१६५/१	१ ७६	० ०२
१६५/२	१ ४२	० ०२
१६६	१ ३८	० ०७
१६८/१/२	० ७५	० ४४

अनुसूची - चालू

परिशिष्ट - १ - चालू

गट नंबर	एकूण क्षेत्र	संपादन करावयाचे क्षेत्र
१	२	३
	हे. आर	हे. आर
१६८/२	१ १५	० ०४
१६८/३	१ ३०	० ०४
१६८/४	१ ५०	० ०४
१६८/६	१ ३५	० ०४
१६८/७	१ ५५	० ०४
१६८/८	२ ४१	० ०४
१६८/९	४ ३४	० ०४
१६९/१	१ ००	० ०७
१६९/२	० ९६	० ०७
१६९/३	१ ००	० ०६
१६९/४	० ६८	० ०६
१६९/५	१ ३२	० ०६
४८/१	० ६०	० ०७
४८/२	० ६०	० ०७
४८/३	० ६०	० ०६
४८/४	१ ८०	० ०६
४८/५	२ ३९	० ०६
४९/१	२ ५९	० ०१
४९/२	२ ३९	० ०१
७०/१	१ ४६	० ०७
७०/२	१ ४६	० ०७
६५/१	१ ५५	० ०८
६५/२	२ ०१	० ०८
६५/३	१ ८५	० ०८
६५/४	१ ८०	० ०८
६५/५-अ	१ ३१	० ०८
६५/६	१ ९५	० ०८
६५/७	१ ६०	० ०८

अनुसूची - चालू

परिशिष्ट - १ - चालू

गट नंबर	एकूण क्षेत्र	संपादन करावयाचे क्षेत्र
१	२	३
	हे. आर	हे. आर
६५/२-ब	० ६४	० ०८
६६/१	१ ३४	० ०२
६६/२	१ ३५	० ०२
६६/३/१	० ८३	० ०२
६६/३/२	० ५१	० ०२
६६/४	० ८२	० ०२
७१/१	१ ००	० ०३
७१/२	१ १६	० ०३
७१/३	० ६६	० ०३
७१/४	० ७५	० ०३
७१/५	० ७६	० ०३
७२/१	१ ८८	० ०९
७२/२/१	१ ०४	० ०९
७२/२/२	० ८३	० ०९
७२/३	२ ४९	० ०९८
७३/१	० ८४	० ०७
७३/२	० ८४	० ०५
७३/३	० ८३	० ०५
एकूण ..		७ १४८

परिशिष्ट - २

सार्वजनिक प्रयोजनाबाबत तपशील

प्रकल्पाचे नाव.- वाडी-शेवाडी मध्यम प्रकल्प.

प्रकल्पाचे प्रयोजन.- मौजे चिमठावळ, तालुका शिंदखेडा येथील उजव्या कालव्यावरील डायरेक्ट मायनर नंबर ९ व शेवटची वितरिका.

परिशिष्ट - ३

विस्थापनाबाबत तपशील

सदर प्रकल्पाच्या कामामुळे एकही व्यक्ती / कुटुंब राहत्या घरातून विस्थापित होणार नसल्याने विस्थापनाबाबत तपशील 'निरंक' आहे.

परिशिष्ट - ४**सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यासाचे निष्कर्ष**

महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक २६ एप्रिल २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१८ चे कलम १०-क नुसार राज्य शासनास, लोकहितास्तव, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रकरण २ व प्रकरण ३ यांच्या तरतुदी लागू करण्यापासून (ख) सिंचन व विद्युतीकरण यांच्यासह ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्पास सूट देता येईल. सदर प्रस्ताव कलम १०-क (ख) “सिंचन व विद्युतीकरण यांच्यासह ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्प” या व्याख्येमध्ये बसत असल्याने, सदर प्रकरणी सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास करणेत आलेला नाही.

परिशिष्ट - ५**प्रशासक नियुक्तीचा तपशील**

प्रस्तुत प्रकरणी एकही व्यक्ती / कुटुंब विस्थापित होणार नसल्याने पुनर्वसन व पुनर्स्थापना प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

रवींद्र भारदे,

उपजिल्हाधिकारी,

(भूसंपादन), सामान्य, धुळे.

धुळे, २४ ऑगस्ट २०१८.

जिल्हा धुळे

क्रमांक भूसंपादन/कावि/एसआर-१२/२०१५.— ज्याअर्थी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांना असे वाटते की, सोबतच्या अनुसूचीमध्ये ज्यांचा तपशील नमूद करण्यात आला आहे अशा जमिनी (यात यापुढे ज्यांचा निर्देश “उक्त जमिनी” असा करण्यात आला आहे) उक्त अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या सार्वजनिक प्रयोजनार्थ आवश्यक आहेत किंवा आवश्यक असण्याचा संभव आहे ;

त्याअर्थी, आता, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (यापुढे ज्याचा निर्देश “संपादन अधिनियम” असा करण्यात आला आहे) हा महाराष्ट्र राज्यात प्रयुक्त असताना त्याच्या कलम ११ (१) च्या उपबंधान्वये, याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनी उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहेत किंवा आवश्यक असण्याचा संभव आहे ;

उक्त जमिनींमध्ये हितसंबंध असणाऱ्या सर्व व्यक्तींना याद्वारे अशी ताकीद देण्यात येते की, उक्त संपादनाच्या प्रयोजनासाठी उक्त जमिनींवर नेमण्यात आलेल्या कोणत्याही भूमापकांच्या किंवा अन्य व्यक्तींच्या कामात त्यांनी अडथळा किंवा व्यत्यय आणू नये. ही

अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेनंतर जिल्हाधिकारी यांची मंजुरी न मिळवता विक्री, भाडेपट्टा, गहाण, अभिहस्तांतरण, देवाण-घेवाण याद्वारे किंवा अन्य प्रकारे उक्त जमिनींची विल्हेवाट लावण्यासंबंधात करण्यात आलेले कोणतेही करार किंवा त्यासंबंधात करण्यात आलेला कोणताही खर्च किंवा सुधारणा संपादन जमिनींच्या अंतिमरित्या संपादन करण्यात येईल अशा भागासाठी भरपाई निश्चित करणारा अधिकारी संपादन अधिनियमाच्या कलम ११ (४) अन्वये दुर्लक्ष करील.

उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनी आवश्यक आहेत याबद्दल नाशिक विभागाच्या आयुक्तांची खात्री होईल, तर संपादन अधिनियमाच्या कलम २१ (१) अन्वये तशा अर्थाची एक अंतिम अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. संपादनाचे काम जर अंशतः किंवा संपूर्णतः सोडून देण्यात येईल, तर ती वस्तुस्थिती महाराष्ट्र शासन राजपत्रात रीतसर अधिसूचित करण्यात येईल.

उक्त जमिनींचे नकाशे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाहण्याकरिता उपलब्ध आहेत.

सदर अधिसूचनेबाबत ज्या हितसंबंधित व्यक्तींना आपल्या लेखी हरकती नोंदवावयाच्या आहेत, त्या अधिसूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून ६० दिवसांच्या आत उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांच्या कार्यालयात नोंदवाव्यात.

ज्यासाठी जमिनी संपादन करावयाच्या आहेत ते प्रयोजन.— मौजे लामकानी, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे येथील उजव्या कालव्यावरील वितरिका क्रमांक ३ व ४ आणि डायरेक्ट मायनर नंबर २.

टीप:- सदर प्रकरणात संयुक्त मोजणी बाकी असल्याने संयुक्त मोजणीची कार्यवाही पूर्ण झाल्यावर संपादित क्षेत्रात कमी-जास्त बदल होऊ शकतो.

अनुसूची**परिशिष्ट - १****जमिनीचा तपशील****जिल्हा धुळे, तालुका शिंदखेडा, मौजे लामकानी**

गट नंबर	एकूण क्षेत्र	संपादन करावयाचे क्षेत्र
१	२	३
	हे. आर	हे. आर
३४३/१, २	३ ३५	० ०७
३४५	२ ०३	० ०२
३४६/१, २	२ ३७	० ०६
३४२/१, २	३ ७१	० ०२
३४१	३ ७७	० ११
३३४/१-अ, ब/२	९ ८०	० ०६

अनुसूची - चालू

परिशिष्ट - १ - चालू

गट नंबर १	एकूण क्षेत्र २	संपादन करावयाचे क्षेत्र ३
	हे. आर	हे. आर
३३६	.. १ २१	० ०५
३३७	.. २ ६७	० ०२
३३५/१, २	.. ६ ५७	० १९
२७०/१-अ, ब	.. ६ ०७	० ०७
२६९/१-अ, ब, क	.. ९ १८	० २५
२६३/१, २	.. १ ४६	० ०७
२५७	.. ६ ४४	० १४
२५६/१-अ	.. ० ९५	० ०९
२५४/१, २	.. २ ११	० ०८
२४९/१-अ/१/२/१-ब	.. ६ ५९	० ०६
२५३/१ ते ६	.. ६ ९५	० ०६
२५१/१, २	.. ३ ५८	० ०५
२५०/१, २	.. १ ९६	० ७६
२४५/१, २	.. ६ ४६	० ०४
२४४/१, २	.. ७ ९५	० १२
२३४	.. ३ ७७	० ०४
२३६/१	.. २ ५५	० ०६
२३५	.. ३ ७७	० १०
२२८/१, २, ३	.. ६ ०९	० २६
२२४/१, २	.. ३ ९७	० २२
२२३	.. ६ ६७	० १६
११९/१, २, ३, ४	.. २ ७३	० ०४
१२४	.. १ ०३	० ११
१२५	.. १ २२	० १
१३०/२	.. १ १९	० ०६
१००/१/२	.. ५ २६	० ०४
१०२	.. ६ ४४	० ०५
९९/१-अ/२, ३, ४	.. ३ ७८	० १६

अनुसूची - चालू

परिशिष्ट - १ - चालू

गट नंबर १	एकूण क्षेत्र २	संपादन करावयाचे क्षेत्र ३
	हे. आर	हे. आर
१०३	.. ६ ८८	० ०८
१४०/१, २	.. ७ १९	० २४
१४१	.. ० ६७	० ०२
१४२	.. ० ६७	० ०२
१४३/१, २, ३	.. २ ६४	० ०९
१६९	.. १ ३०	० ०२
१७०	.. १ ५२	० ०२
१७१	.. ० ९५	० ०२
१७२	.. ० ७४	० ०३
१७३	.. ० ०८	० ०१
१७४	.. ० ७४	० ०१
१७५	.. ० ९५	० ०१
१७६	.. ० ९५	० ०२
१७७	.. ० ९५	० ०१
१९६	.. १ ६३	० ०३
१९५	.. ८ २६	० २३
१९४	.. १ २२	० ०७
२०४/१, २	.. ३ ५७	० २३
२०५/१, २	.. ६ ९६	० २६
२१७/२	.. १ २०	० १८
२१८/१, २, ३	.. ३ ५८	० २०
एकूण ..		५ ५९

परिशिष्ट - २

सार्वजनिक प्रयोजनाबाबत तपशील

प्रकल्पाचे नाव.- वाडी-शेवाडी मध्यम प्रकल्प.

प्रकल्पाचे प्रयोजन.- मौजे लामकानी, तालुका शिंदखेडा येथील उजव्या कालव्यावरील वितरिका क्रमांक ३ व ४ आणि डायरेक्ट मायनर नंबर २.

परिशिष्ट - ३**विस्थापनाबाबत तपशील**

सदर प्रकल्पाच्या कामामुळे एकही व्यक्ती / कुटुंब राहत्या घरातून विस्थापित होणार नसल्याने विस्थापनाबाबत तपशील 'निरंक' आहे.

परिशिष्ट - ४**सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यासाचे निष्कर्ष**

महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक २६ एप्रिल २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१८ चे कलम १०-क नुसार राज्य शासनास, लोकहितास्तव, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रकरण २ व प्रकरण ३ यांच्या तरतुदी लागू करण्यापासून (ख) सिंचन व विद्युतीकरण यांच्यासह ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्पास सूट देता येईल. सदर प्रस्ताव कलम १०-क (ख) "सिंचन व विद्युतीकरण यांच्यासह ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्प" या व्याख्येमध्ये बसत असल्याने, सदर प्रकरणी सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास करणेत आलेला नाही.

परिशिष्ट - ५**प्रशासक नियुक्तीचा तपशील**

प्रस्तुत प्रकरणी एकही व्यक्ती / कुटुंब विस्थापित होणार नसल्याने पुनर्वसन व पुनर्स्थापना प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

रवींद्र भारदे,

उपजिल्हाधिकारी

(भूसंपादन), सामान्य, धुळे.

धुळे, २४ ऑगस्ट २०१८.

जिल्हा धुळे

क्रमांक भूसंपादन/कावि/एसआर-०५/२०१५.— ज्याअर्थी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांना असे वाटते की, सोबतच्या अनुसूचीमध्ये ज्यांचा तपशील नमूद करण्यात आला आहे अशा जमिनी (यात यापुढे ज्यांचा निर्देश "उक्त जमिनी" असा करण्यात आला आहे) उक्त अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या सार्वजनिक प्रयोजनार्थ आवश्यक आहेत किंवा आवश्यक असण्याचा संभव आहे ;

त्याअर्थी, आता, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (यापुढे ज्याचा निर्देश "संपादन अधिनियम" असा करण्यात आला आहे) हा महाराष्ट्र राज्यात प्रयुक्त असताना त्याच्या कलम ११ (१) च्या उपबंधान्वये, याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनी उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहेत किंवा आवश्यक असण्याचा संभव आहे ;

उक्त जमिनींमध्ये हितसंबंध असणाऱ्या सर्व व्यक्तींना याद्वारे अशी ताकीद देण्यात येते की, उक्त संपादनाच्या प्रयोजनासाठी उक्त जमिनींवर नेमण्यात आलेल्या कोणत्याही भूमापकांच्या किंवा अन्य व्यक्तींच्या कामात त्यांनी अडथळा किंवा व्यत्यय आणू नये. ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेनंतर जिल्हाधिकारी यांची मंजूरी न मिळवता विक्री, भाडेपट्टा, गहाण, अभिहस्तांतरण, देवाण-घेवाण याद्वारे किंवा अन्य प्रकारे उक्त जमिनींची विल्हेवाट लावण्यासंबंधात करण्यात आलेले कोणतेही करार किंवा त्यासंबंधात करण्यात आलेला कोणताही खर्च किंवा सुधारणा संपादन जमिनींच्या अंतिमरित्या संपादन करण्यात येईल अशा भागासाठी भरपाई निश्चित करणारा अधिकारी संपादन अधिनियमाच्या कलम ११ (४) अन्वये दुर्लक्ष करील.

उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनी आवश्यक आहेत याबद्दल नाशिक विभागाच्या आयुक्तांची खात्री होईल, तर संपादन अधिनियमाच्या कलम २१ (१) अन्वये तशा अर्थाची एक अंतिम अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. संपादनाचे काम जर अंशतः किंवा संपूर्णतः सोडून देण्यात येईल, तर ती वस्तुस्थिती महाराष्ट्र शासन राजपत्रात रीतसर अधिसूचित करण्यात येईल.

उक्त जमिनींचे नकाशे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाहण्याकरिता उपलब्ध आहेत.

सदर अधिसूचनेबाबत ज्या हितसंबंधित व्यक्तींना आपल्या लेखी हरकती नोंदवावयाच्या आहेत, त्या अधिसूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून ६० दिवसांच्या आत उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांच्या कार्यालयात नोंदवाव्यात.

ज्यासाठी जमिनी संपादन करावयाच्या आहेत ते प्रयोजन.— मौजे मुकटी, तालुका शिंदखेडा येथील उजव्या कालव्यावरील वितरिका क्रमांक ९ व तिची मायनर नंबर १ आणि डायरेक्ट मायनर नंबर ९.

टीप.- सदर प्रकरणात संयुक्त मोजणी बाकी असल्याने संयुक्त मोजणीची कार्यवाही पूर्ण झाल्यावर संपादित क्षेत्रात कमी-जास्त बदल होऊ शकतो.

अनुसूची**परिशिष्ट - १****जमिनीचा तपशील****जिल्हा धुळे, तालुका शिंदखेडा, मौजे मुकटी**

गट नंबर	एकूण क्षेत्र	संपादन करावयाचे क्षेत्र
१	२	३
	हे. आर	हे. आर
२९५/१/१	० ६१	० १२
२९५/१/२	० ६१	० १२
२९५/२	१ २२	० ११

अनुसूची - चालू

परिशिष्ट - १ - चालू

गट नंबर १	एकूण क्षेत्र २ हे. आर	संपादन करावयाचे क्षेत्र ३ हे. आर
२९६/१-अ/१	.. २ ०५	० ०४
२९६/१-अ/२	.. ० ४५	० ०४
२९६/१-अ/३	.. ० ४५	० ०४
२९६/१-अ/४	.. ० ४५	० ०४
२९६/१-ब/१	.. ० ४०	० ०४
२९६/१-ब/२	.. ० ८०	० ०४
२९६/२	.. १ ४२	० ०४
२९९	.. ० ७४	० ३७
३००	.. ० ६४	० ०२
३०२	.. १ ०९	० ०२
३०३	.. ० ७०	० ०२
३०४	.. ० ३६	० ०२
३०५/१	.. ० ८४	० ०१
३०६/१	.. १ ४५	० २३
३०६/२	.. १ ४४	० २३
३०६/३	.. १ ४४	० २२
३०८	.. १ ६५	० ०५
३११	.. १ ७०	० ३५
३१२	.. ० ३७	० ०५
३१८	.. २ ३५	० १३
३१९/१	.. ० ३५	० ०७
३१९/२	.. ० ३५	० ०७
३२०	.. ० ४८	० १०
३२२/१	.. ० ९५	० ०४
३२२/२/१	.. १ ०४	० ०४
३२२/२/२	.. १ ०४	० ०३
४३५/१	.. २ ४२	० १७
४३५/२/१	.. २ ४२	० १७

अनुसूची - चालू

परिशिष्ट - १ - चालू

गट नंबर १	एकूण क्षेत्र २ हे. आर	संपादन करावयाचे क्षेत्र ३ हे. आर
४३५/२/२	.. १ ०३	० १६
४३६/१	.. १ ००	० १२
४३६/२	.. ० ४१	० १२
४४२	.. ० ५२	० ०९
४४४/१/१	.. १ २९	० ०८
४४४/१/२	.. १ २१	० ०८
४४४/२/१	.. ० ५६	० ०७
४४४/२/२	.. ० ७७	० ०७
४४४/२/३	.. १ १७	० ०७
४४६	.. २ ४१	० ३१
४४७/१	.. १ २०	० १४
४४७/३	.. ० ८७	० १४
४४७/४	.. ० ५७	० १३
४५२/१	.. १ २०	० २३
४५२/२	.. १ २०	० २२
४५३/२/१	.. ० ८४	० ०९
४५३/१	.. १ ३०	० ०८
४५३/२/२	.. ० ४५	० ०८
४७२/१	.. १ २३	० ०७
४७२/२	.. १ २०	० ०७
४७२/३	.. १ २०	० ०७
४८३/१	.. २ ०१	० ६४
४८५	.. ४ ४४	० १२
४८६/२	.. १ ५२	० ३०
४८७	.. १ ६२	० २४
४९०/१	.. १ ३७	० १५
४९०/२	.. १ ६०	० १४
४९१	.. १ ०५	० १६
४९१/१/२	.. ० ६०	० १५

अनुसूची - चालू

परिशिष्ट - १ - चालू

गट नंबर	एकूण क्षेत्र	संपादन करावयाचे क्षेत्र
१	२	३
	हे. आर	हे. आर
४९१/१/३	.. १ ०८	० १५
४९१/१/४	.. १ २१	० १५
४९१/१/५	.. १ २१	० १५
४९१/२	.. १ २२	० १५
३०८१-अ/२	.. १ ८०	० ०५
३०८१-अ/३	.. १ ८०	० ०५
३०८/१-ब	.. ६ ५३	० ०४
३०८/२/१	.. १ ६५	० ०४
३०८/२/२	.. २ ७०	० ०४
३०८१-अ/१	.. २ ४७	० ०४
३२९	.. १ ६०	० २०
३३४	.. ० ८३	० २०
३२५/१	.. ० ९२	० ०९
३२५/२	.. ० ९२	० ०८
३२७	.. ० ९१	० ०९
३२८	.. १ ९०	० ०९
३३५/१	.. १ ३१	० १२
३३५/२	.. १ ६०	० १२
४३१/१	.. १ ६०	० ०६
४३१/२	.. ० ८०	० ०६
४३१/३	.. ० ८०	० ०६
४३३/२	.. ० ४५	० ०९
४३१/४	.. ० ८०	० ०६
४३३/१	.. ० ४५	० ०९
४३१/५	.. ० ९०	० ०६
४३२	.. ० ४१	० ११
४४९	.. १ २०	० ०१
४५०	.. १ ०६	० २३

अनुसूची - चालू

परिशिष्ट - १ - चालू

गट नंबर	एकूण क्षेत्र	संपादन करावयाचे क्षेत्र
१	२	३
	हे. आर	हे. आर
४६५	.. ० ९५	० २२
४६६/१	.. १ ११	० २३
४६६/२	.. १ २७	० २२
४६७/१	.. १ ००	० १३
४६७/२	.. १ ७१	० १३
४६८/१	.. १ २०	० १३
४६८/२	.. १ ६८	० १३
४९६/१	.. १ ०७	० ११
४९६/२	.. ० ८०	० ११
४९६/३	.. ० ८०	० १०
३२९	.. १ ६०	० २०
३३४	.. ० ८३	० २०
३२५/१	.. ० ९२	० ०९
३२५/२	.. ० ९२	० ०८
३२७	.. ० ९१	० ०९
३२८	.. १ ९०	० ०९
३३५/१	.. १ ३१	० १२
३३५/२	.. १ ६०	० १२
४३१/१	.. १ ६०	० ०६
४३१/२	.. ० ८०	० ०६
४३१/३	.. ० ८०	० ०६
४३३/२	.. ० ४५	० ०९
४३१/४	.. ० ८०	० ०६
४३३/१	.. ० ४५	० ०९
४३१/५	.. ० ९०	० ०६
४३२	.. ० ४१	० ११
४४९	.. १ २०	० ०१
४५०	.. १ ०६	० २३

एकूण.. ११ ६२

परिशिष्ट - २

सार्वजनिक प्रयोजनाबाबत तपशील

प्रकल्पाचे नाव.- वाडी-शेवाडी मध्यम प्रकल्प.

प्रकल्पाचे प्रयोजन.- मौजे मुकटी, तालुका शिंदखेडा येथील उजव्या कालव्यावरील वितरिका क्रमांक ९ व तिची मायनर नंबर १ आणि डायरेक्ट मायनर नंबर ९.

परिशिष्ट - ३

विस्थापनाबाबत तपशील

सदर प्रकल्पाच्या कामामुळे एकही व्यक्ती / कुटुंब राहत्या घरातून विस्थापित होणार नसल्याने विस्थापनाबाबत तपशील 'निरंक' आहे.

परिशिष्ट - ४

सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यासाचे निष्कर्ष

महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक २६ एप्रिल २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१८ चे कलम १०-क नुसार राज्य शासनास, लोकहितास्तव, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रकरण २ व प्रकरण ३ यांच्या तरतुदी लागू करण्यापासून (ख) सिंचन व विद्युतीकरण यांच्यासह ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्पास सूट देता येईल. सदर प्रस्ताव कलम १०-क (ख) "सिंचन व विद्युतीकरण यांच्यासह ग्रामीण

पायाभूत सुविधा प्रकल्प” या व्याख्येमध्ये बसत असल्याने, सदर प्रकरणी सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास करणेत आलेला नाही.

परिशिष्ट - ५

प्रशासक नियुक्तीचा तपशील

प्रस्तुत प्रकरणी एकही व्यक्ती / कुटुंब विस्थापित होणार नसल्याने पुनर्वसन व पुनर्स्थापना प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

रवींद्र भारदे,

उपजिल्हाधिकारी

(भूसंपादन), सामान्य, धुळे.

धुळे, २४ ऑगस्ट २०१८.

जिल्हा धुळे

क्रमांक भूसंपादन/कावि/एसआर-१३/२०१५.— ज्याअर्थी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांना असे वाटते की, सोबतच्या अनुसूचीमध्ये ज्यांचा तपशील नमूद करण्यात आला आहे अशा जमिनी (यात यापुढे ज्यांचा निर्देश “उक्त जमिनी” असा करण्यात आला आहे) उक्त अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या सार्वजनिक प्रयोजनार्थ आवश्यक आहेत किंवा आवश्यक असण्याचा संभव आहे ;

त्याअर्थी, आता, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (यापुढे ज्याचा निर्देश “संपादन अधिनियम” असा करण्यात आला आहे) हा महाराष्ट्र राज्यात प्रयुक्त असताना त्याच्या कलम ११ (१) च्या उपबंधान्वये, याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनी उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहेत किंवा आवश्यक असण्याचा संभव आहे ;

उक्त जमिनींमध्ये हितसंबंध असणाऱ्या सर्व व्यक्तींना याद्वारे अशी ताकीद देण्यात येते की, उक्त संपादनाच्या प्रयोजनासाठी उक्त जमिनींवर नेमण्यात आलेल्या कोणत्याही भूमापकांच्या किंवा अन्य व्यक्तींच्या कामात त्यांनी अडथळा किंवा व्यत्यय आणू नये. ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेनंतर जिल्हाधिकारी यांची मंजूरी न मिळवता विक्री, भाडेपट्टा, गहाण, अभिहस्तांतरण, देवाण-घेवाण याद्वारे किंवा अन्य प्रकारे उक्त जमिनींची विल्हेवाट लावण्यासंबंधात करण्यात आलेले कोणतेही करार किंवा त्यासंबंधात करण्यात आलेला कोणताही खर्च किंवा सुधारणा संपादन जमिनींच्या अंतिमरित्या संपादन करण्यात येईल अशा भागासाठी भरपाई निश्चित करणारा अधिकारी संपादन अधिनियमाच्या कलम ११ (४) अन्वये दुर्लक्ष करील.

उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनी आवश्यक आहेत याबद्दल नाशिक विभागाच्या आयुक्तांची खात्री होईल, तर संपादन अधिनियमाच्या कलम २१ (१) अन्वये तशा अर्थाची एक अंतिम अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. संपादनाचे काम

जर अंशतः किंवा संपूर्णतः सोडून देण्यात येईल, तर ती वस्तुस्थिती महाराष्ट्र शासन राजपत्रात रीतसर अधिसूचित करण्यात येईल.

उक्त जमिनींचे नकाशे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाहण्याकरिता उपलब्ध आहेत.

सदर अधिसूचनेबाबत ज्या हितसंबंधित व्यक्तींना आपल्या लेखी हरकती नोंदवावयाच्या आहेत, त्या अधिसूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून ६० दिवसांच्या आत उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांच्या कार्यालयात नोंदवाव्यात.

ज्यासाठी जमिनी संपादन करावयाच्या आहेत ते प्रयोजन.— मौजे शेवाडे व वाडी, तालुका शिंदखेडा येथील उजवा कालवा सा. क्र. २८० मीटर नाला रिग्रेडेशन व अतिरिक्त पाणी नदीत सोडणेसाठी चारी.

टीप.- सदर प्रकरणात संयुक्त मोजणी बाकी असल्याने संयुक्त मोजणीची कार्यवाही पूर्ण झाल्यावर संपादित क्षेत्रात कमी-जास्त बदल होऊ शकतो.

अनुसूची

परिशिष्ट - १

जमिनीचा तपशील

जिल्हा धुळे, तालुका शिंदखेडा

गट	एकूण	संपादन करावयाचे
नंबर	क्षेत्र	क्षेत्र
१	२	३
	हे. आर	हे. आर
मौजे शेवाडे		
६७५	.. ७ ८८	० १७
मौजे वाडी		
६५/५ पै.	.. ३ ३६	० २४
६५/३ पै.	.. २ २७	० ०४
६६	.. ८ ३७	० ५९
एकूण ..		१ ०४

परिशिष्ट - २

सार्वजनिक प्रयोजनाबाबत तपशील

प्रकल्पाचे नाव.— वाडी-शेवाडी मध्यम प्रकल्प.

प्रकल्पाचे प्रयोजन.— मौजे शेवाडे व वाडी, तालुका शिंदखेडा येथील उजवा कालवा सा. क्र. २८० मीटर नाला रिग्रेडेशन व अतिरिक्त पाणी नदीत सोडणेसाठी चारी.

परिशिष्ट - ३**विस्थापनाबाबत तपशील**

सदर प्रकल्पाच्या कामामुळे एकही व्यक्ती / कुटुंब राहत्या घरातून विस्थापित होणार नसल्याने विस्थापनाबाबत तपशील 'निरंक' आहे.

परिशिष्ट - ४**सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यासाचे निष्कर्ष**

महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक २६ एप्रिल २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१८ चे कलम १०-क नुसार राज्य शासनास, लोकहितास्तव, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रकरण २ व प्रकरण ३ यांच्या तरतुदी लागू करण्यापासून (ख) सिंचन व विद्युतीकरण यांच्यासह ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्पास सूट देता येईल. सदर प्रस्ताव कलम १०-क (ख) "सिंचन व विद्युतीकरण यांच्यासह ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्प" या व्याख्येमध्ये बसत असल्याने, सदर प्रकरणी सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास करणेत आलेला नाही.

परिशिष्ट - ५**प्रशासक नियुक्तीचा तपशील**

प्रस्तुत प्रकरणी एकही व्यक्ती / कुटुंब विस्थापित होणार नसल्याने पुनर्वसन व पुनर्स्थापना प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

रवींद्र भारदे,

उपजिल्हाधिकारी

(भूसंपादन), सामान्य, धुळे.

धुळे, २४ ऑगस्ट २०१८.

जिल्हा धुळे

क्रमांक भूसंपादन/कावि/एसआर-०६/२०१५.— ज्याअर्थी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांना असे वाटते की, सोबतच्या अनुसूचीमध्ये ज्यांचा तपशील नमूद करण्यात आला आहे अशा जमिनी (यात यापुढे ज्यांचा निर्देश "उक्त जमिनी" असा करण्यात आला आहे) उक्त अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या सार्वजनिक प्रयोजनार्थ आवश्यक आहेत किंवा आवश्यक असण्याचा संभव आहे ;

त्याअर्थी, आता, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (यापुढे ज्याचा निर्देश "संपादन अधिनियम" असा करण्यात आला आहे) हा महाराष्ट्र राज्यात प्रयुक्त असताना त्याच्या कलम ११ (१) च्या उपबंधान्वये, याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनी उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहेत किंवा आवश्यक असण्याचा संभव आहे ;

उक्त जमिनींमध्ये हितसंबंध असणाऱ्या सर्व व्यक्तींना याद्वारे अशी ताकीद देण्यात येते की, उक्त संपादनाच्या प्रयोजनासाठी उक्त जमिनींवर नेमण्यात आलेल्या कोणत्याही भूमापकांच्या किंवा अन्य व्यक्तींच्या कामात त्यांनी अडथळा किंवा व्यत्यय आणू नये. ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेनंतर जिल्हाधिकारी यांची मंजूरी न मिळवता विक्री, भाडेपट्टा, गहाण, अभिहस्तांतरण, देवाण-घेवाण याद्वारे किंवा अन्य प्रकारे उक्त जमिनींची विल्हेवाट लावण्यासंबंधात करण्यात आलेले कोणतेही करार किंवा त्यासंबंधात करण्यात आलेला कोणताही खर्च किंवा सुधारणा संपादन जमिनींच्या अंतिमरित्या संपादन करण्यात येईल अशा भागासाठी भरपाई निश्चित करणारा अधिकारी संपादन अधिनियमाच्या कलम ११ (४) अन्वये दुर्लक्ष करील.

उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनी आवश्यक आहेत याबद्दल नाशिक विभागाच्या आयुक्तांची खात्री होईल, तर संपादन अधिनियमाच्या कलम २१ (१) अन्वये तशा अर्थाची एक अंतिम अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. संपादनाचे काम जर अंशतः किंवा संपूर्णतः सोडून देण्यात येईल, तर ती वस्तुस्थिती महाराष्ट्र शासन राजपत्रात रीतसर अधिसूचित करण्यात येईल.

उक्त जमिनींचे नकाशे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाहण्याकरिता उपलब्ध आहेत.

सदर अधिसूचनेबाबत ज्या हितसंबंधित व्यक्तींना आपल्या लेखी हरकती नोंदवावयाच्या आहेत, त्या अधिसूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून ६० दिवसांच्या आत उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांच्या कार्यालयात नोंदवाव्यात.

ज्यासाठी जमिनी संपादन करावयाच्या आहेत ते प्रयोजन.— मौजे दराणे, तालुका शिंदखेडा येथील उजव्या कालव्यावरील वितरिका क्रमांक ९.

टीप.- सदर प्रकरणात संयुक्त मोजणी बाकी असल्याने संयुक्त मोजणीची कार्यवाही पूर्ण झाल्यावर संपादित क्षेत्रात कमी-जास्त बदल होऊ शकतो.

अनुसूची**परिशिष्ट - १****जमिनींचा तपशील****जिल्हा धुळे, तालुका शिंदखेडा, मौजे दराणे**

गट नंबर	एकूण क्षेत्र	संपादन करावयाचे क्षेत्र
१	२	३
	हे. आर	हे. आर
१६/१	१ १६	० ०४
१६/२	१ १७	० ०४
१८	३ ०९	० २६

अनुसूची - चालू

परिशिष्ट - १ - चालू

गट नंबर १	एकूण क्षेत्र २	संपादन करावयाचे क्षेत्र ३
	हे. आर	हे. आर
१९/१	.. ० ६१	० ०४
१९/२-अ/२	.. १ ३५	० ०३
१९/२-अ/३	.. १ ३५	० ०३
१९/२-अ/१/२	.. १ ७४	० ०३
१९/१/२-ब	.. ० ६०	० ०३
१९/२-अ/२	.. ० ४५	० ०३
१९/२-क	.. ० ४५	० ०३
२१/१	.. १ १५	० १२
२१/२-अ	.. १ १४	० १२
२१/२-ब/१	.. १ १६	० ११
२१/२-ब/२	.. १ १६	० ११
३३/१, ३५/१	.. ० ६७	० ०४
३३/२	.. ० ३६	० ०२
३४	.. १ २६	० १
३५/२	.. ० ३०	० ०६
३६	.. ० ६३	० ०६
३७	.. ० ४९	० ०२
३८	.. ० ५१	० ०२
४१	.. ० ४६	० ०४
४२	.. ० ४६	० १
३९	.. ० ०२	० ०१
४३/१	.. २ २७	० ४४
५६	.. १ ६३	० ०२
५४	.. ३ ५६	० ६४
५६/२	.. १ ६१	० ०२
६१	.. ० ४१	० ०२
६२	.. ० ६९	० ०८
६८	.. १ ३९	० ०६
६७	.. ० २८	० ०२
एकूण ..		२ ७९

परिशिष्ट - २

सार्वजनिक प्रयोजनाबाबत तपशील

प्रकल्पाचे नाव.— वाडी-शेवाडी मध्यम प्रकल्प.

प्रकल्पाचे प्रयोजन.— मौजे दराणे, तालुका शिंदखेडा येथील उजव्या कालव्यावरील वितरिका क्रमांक ९.

परिशिष्ट - ३

विस्थापनाबाबत तपशील

सदर प्रकल्पाच्या कामामुळे एकही व्यक्ती / कुटुंब राहत्या घरातून विस्थापित होणार नसल्याने विस्थापनाबाबत तपशील 'निरंक' आहे.

परिशिष्ट - ४

सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यासाचे निष्कर्ष

महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक २६ एप्रिल २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१८ चे कलम १०-क नुसार राज्य शासनास, लोकहितास्तव, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रकरण २ व प्रकरण ३ यांच्या तरतुदी लागू करण्यापासून (ख) सिंचन व विद्युतीकरण यांच्यासह ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्पास सूट देता येईल. सदर प्रस्ताव कलम १०-क (ख) "सिंचन व विद्युतीकरण यांच्यासह ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्प" या व्याख्येमध्ये बसत असल्याने, सदर प्रकरणी सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास करणेत आलेला नाही.

परिशिष्ट - ५

प्रशासक नियुक्तीचा तपशील

प्रस्तुत प्रकरणी एकही व्यक्ती / कुटुंब विस्थापित होणार नसल्याने पुनर्वसन व पुनर्स्थापना प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

रवींद्र भारदे,

उपजिल्हाधिकारी

(भूसंपादन), सामान्य, धुळे.

धुळे, २४ ऑगस्ट २०१८.

जिल्हा धुळे

क्रमांक भूसंपादन/कावि/एसआर-०८/२०१५.— ज्याअर्थी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांना असे वाटते की, सोबतच्या अनुसूचीमध्ये ज्यांचा तपशील नमूद करण्यात आला आहे अशा जमिनी (यात यापुढे ज्यांचा निर्देश "उक्त जमिनी" असा

करण्यात आला आहे) उक्त अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या सार्वजनिक प्रयोजनार्थ आवश्यक आहेत किंवा आवश्यक असण्याचा संभव आहे ;

त्याअर्थी, आता, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (यापुढे ज्याचा निर्देश “संपादन अधिनियम” असा करण्यात आला आहे) हा महाराष्ट्र राज्यात प्रयुक्त असताना त्याच्या कलम ११ (१) च्या उपबंधान्वये, याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनी उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहेत किंवा आवश्यक असण्याचा संभव आहे ;

उक्त जमिनींमध्ये हितसंबंध असणाऱ्या सर्व व्यक्तींना याद्वारे अशी ताकीद देण्यात येते की, उक्त संपादनाच्या प्रयोजनासाठी उक्त जमिनीवर नेमण्यात आलेल्या कोणत्याही भूमापकांच्या किंवा अन्य व्यक्तींच्या कामात त्यांनी अडथळा किंवा व्यत्यय आणू नये. ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेनंतर जिल्हाधिकारी यांची मंजूरी न मिळवता विक्री, भाडेपट्टा, गहाण, अभिहस्तांतरण, देवाण-घेवाण याद्वारे किंवा अन्य प्रकारे उक्त जमिनींची विल्हेवाट लावण्यासंबंधात करण्यात आलेले कोणतेही करार किंवा त्यासंबंधात करण्यात आलेला कोणताही खर्च किंवा सुधारणा संपादन जमिनींच्या अंतिमरित्या संपादन करण्यात येईल अशा भागासाठी भरपाई निश्चित करणारा अधिकारी संपादन अधिनियमाच्या कलम ११ (४) अन्वये दुर्लक्ष करील.

उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनी आवश्यक आहेत याबद्दल नाशिक विभागाच्या आयुक्तांची खात्री होईल, तर संपादन अधिनियमाच्या कलम २१ (१) अन्वये तशा अर्थाची एक अंतिम अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. संपादनाचे काम जर अंशतः किंवा संपूर्णतः सोडून देण्यात येईल, तर ती वस्तुस्थिती महाराष्ट्र शासन राजपत्रात रीतसर अधिसूचित करण्यात येईल.

उक्त जमिनींचे नकाशे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाहण्याकरिता उपलब्ध आहेत.

सदर अधिसूचनेबाबत ज्या हितसंबंधित व्यक्तींना आपल्या लेखी हरकती नोंदवावयाच्या आहेत, त्या अधिसूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून ६० दिवसांच्या आत उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांच्या कार्यालयात नोंदवाव्यात.

ज्यासाठी जमिनी संपादन करावयाच्या आहेत ते प्रयोजन.— मौजे मुकटी, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे येथील उजव्या कालव्यावरील वितरिका क्रमांक ८ व तिची मायनर.

टीप.- सदर प्रकरणात संयुक्त मोजणी बाकी असल्याने संयुक्त मोजणीची कार्यवाही पूर्ण झाल्यावर संपादित क्षेत्रात कमी-जास्त बदल होऊ शकतो.

अनुसूची

परिशिष्ट - १

जमिनीचा तपशील

जिल्हा धुळे, तालुका शिंदखेडा, मौजे मुकटी

गट नंबर १	एकूण क्षेत्र २	संपादन करावयाचे क्षेत्र ३
	हे. आर	हे. आर
७९/१ ते ५	५ ८९	० १६
८०/१	१ ४८	० ११
८०/२/१	० ७२	० ११
८०/२/२	० ७२	० १०
८५/१	४ ३२	० ०३
८५/२/१	१ ५२	० ०३
८५/२/२	० ४८	० ०३
८५/४/१	० ५०	० ०३
८५/४/२	० ९०	० ०३
८५/३	२ ००	० ०३
८५/५	१ ४०	० ०३
८५/६	१ १३	० ०३
८५/७	१ १२	० ०३
८६/१	२ ००	० २७
८६/२	२ ००	० २७
८६/३	१ ४१	० २७
८६/४	१ १४	० २७
८७/२	२ ७६	० ३३
८८/१/१	१ ५६	० १९
८८/१/२	१ ५६	० १९
८८/१/३	० ५७	० १९
१५६/१	० ५६	० ०७
१५६/२	० ५२	० ०७
१५६/३	० ५२	० ०७
१५६/४	० ५२	० ०६
१५६/५	० ५२	० ०६

अनुसूची - चालू

परिशिष्ट - १ - चालू

गट नंबर १	एकूण क्षेत्र २ हे. आर	संपादन करावयाचे क्षेत्र ३ हे. आर
१५६/६	.. ० ६०	० ०६
१५९/१	.. १ ७९	० १६
१५९/२	.. १ ६५	० १६
१६०/१/१	.. ० ३४	० ०७
१६०/१/२	.. ० ८७	० ०७
१६०/२/२	.. ० ८७	० ०६
१६१/१	.. ० ६५	० ०६
१६१/२-अ	.. ० ६५	० ०६
१६१/२-ब	.. ० ६५	० ०६
१६२/२	.. ० ४५	० १२
२२५/२/१	.. १ ००	० १२
२२५/२/२	.. १ ६६	० १२
२२६/१/१	.. १ ३६	० ०८
२२६/२	.. ० ८०	० ०७
२२६/१/२	.. ० ६०	० ०७
२२७	.. २ ४०	० २६
२२८/२	.. ० ६५	० १०
२२९/१	.. ० ९९	० ०८
२२९/२	.. ० ९८	० ०८
२३२/१	.. २ ९२	० १७
२३२/३	.. २ ००	० १७
२३३	.. २ ५६	० ३४
२३४	.. २ ०६	० १६
२४१/१	.. ० ९२	० ०६
२४१/२	.. ० ९२	० ०६
२४३	.. १ ५९	० १४
२४४	.. १ ५२	० १३
२४६	.. ३ ३६	० १४
१७०	.. १ ७३	० २२

अनुसूची - चालू

परिशिष्ट - १ - चालू

गट नंबर १	एकूण क्षेत्र २ हे. आर	संपादन करावयाचे क्षेत्र ३ हे. आर
१७१	.. ३ २२	० ३४
१७३	.. ३ ८३	० २६
२०७/१	.. १ ०४	० ०८
२०७/२	.. १ ०३	० ०८
२०८	.. २ २८	० ०६
२१०/१	.. ४ ८५	० १७
२१०/२	.. ० ६०	० १७
२१३	.. ० ३५	० ०२
२१५/१	.. ० ४८	० ०७
२१५/२	.. १ ४७	० ०७
२१५/२/२-अ	.. १ ६८	० ०६
२१७	.. ० ०४	० ०२
२१८	.. ० ८७	० १८
२१९/१	.. १ ००	० ०३
२१९/२	.. ० ९९	० ०३
२१९/३	.. १ ००	० ०२
२१९/४	.. ० ९९	० ०२
एकूण ..		८ १९

परिशिष्ट - २

सार्वजनिक प्रयोजनाबाबत तपशील

प्रकल्पाचे नाव.- वाडी-शेवाडी मध्यम प्रकल्प.

प्रकल्पाचे प्रयोजन.- मौजे मुकटी, तालुका शिंदखेडा येथील उजव्या कालव्यावरील वितरिका क्रमांक ८ व तिची मायनर.

परिशिष्ट - ३

विस्थापनाबाबत तपशील

सदर प्रकल्पाच्या कामामुळे एकही व्यक्ती / कुटुंब राहत्या घरातून विस्थापित होणार नसल्याने विस्थापनाबाबत तपशील 'निरंक' आहे.

परिशिष्ट - ४

सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यासाचे निष्कर्ष

महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक २६ एप्रिल २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१८ चे कलम १०-क नुसार राज्य शासनास, लोकहितास्तव, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रकरण २ व प्रकरण ३ यांच्या तरतुदी लागू करण्यापासून (ख) सिंचन व विद्युतीकरण यांच्यासह ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्पास सूट देता येईल. सदर प्रस्ताव कलम १०-क (ख) “सिंचन व विद्युतीकरण यांच्यासह ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्प” या व्याख्येमध्ये बसत असल्याने, सदर प्रकरणी सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास करणेत आलेला नाही.

परिशिष्ट - ५

प्रशासक नियुक्तीचा तपशील

प्रस्तुत प्रकरणी एकही व्यक्ती / कुटुंब विस्थापित होणार नसल्याने पुनर्वसन व पुनर्स्थापना प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

रवींद्र भारदे,

उपजिल्हाधिकारी

(भूसंपादन), सामान्य, धुळे.

धुळे, २४ ऑगस्ट २०१८.

जिल्हा धुळे

क्रमांक भूसंपादन/कावि/एसआर-०७/२०१५.— ज्याअर्थी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांना असे वाटते की, सोबतच्या अनुसूचीमध्ये ज्यांचा तपशील नमूद करण्यात आला आहे अशा जमिनी (यात यापुढे ज्यांचा निर्देश “उक्त जमिनी” असा करण्यात आला आहे) उक्त अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या सार्वजनिक प्रयोजनार्थ आवश्यक आहेत किंवा आवश्यक असण्याचा संभव आहे ;

त्याअर्थी, आता, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (यापुढे ज्याचा निर्देश “संपादन अधिनियम” असा करण्यात आला आहे) हा महाराष्ट्र राज्यात प्रयुक्त असताना त्याच्या कलम ११ (१) च्या उपबंधान्वये, याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनी उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहेत किंवा आवश्यक असण्याचा संभव आहे ;

उक्त जमिनींमध्ये हितसंबंध असणाऱ्या सर्व व्यक्तींना याद्वारे अशी ताकीद देण्यात येते की, उक्त संपादनाच्या प्रयोजनासाठी उक्त जमिनींवर नेमण्यात आलेल्या कोणत्याही भूमापकांच्या किंवा अन्य व्यक्तींच्या कामात त्यांनी अडथळा किंवा व्यत्यय आणू नये. ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेनंतर जिल्हाधिकारी यांची मंजुरी न मिळवता विक्री, भाडेपट्टा, गहाण, अभिहस्तांतरण, देवाण-घेवाण याद्वारे किंवा अन्य प्रकारे उक्त जमिनींची विल्हेवाट लावण्यासंबंधात

करण्यात आलेले कोणतेही करार किंवा त्यासंबंधात करण्यात आलेला कोणताही खर्च किंवा सुधारणा संपादन जमिनींच्या अंतिमरित्या संपादन करण्यात येईल अशा भागासाठी भरपाई निश्चित करणारा अधिकारी संपादन अधिनियमाच्या कलम ११ (४) अन्वये दुर्लक्ष करील.

उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनी आवश्यक आहेत याबद्दल नाशिक विभागाच्या आयुक्तांची खात्री होईल, तर संपादन अधिनियमाच्या कलम २१ (१) अन्वये तशा अर्थाची एक अंतिम अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. संपादनाचे काम जर अंशतः किंवा संपूर्णतः सोडून देण्यात येईल, तर ती वस्तुस्थिती महाराष्ट्र शासन राजपत्रात रीतसर अधिसूचित करण्यात येईल.

उक्त जमिनींचे नकाशे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाहण्याकरिता उपलब्ध आहेत.

सदर अधिसूचनेबाबत ज्या हितसंबंधित व्यक्तींना आपल्या लेखी हरकती नोंदवावयाच्या आहेत, त्या अधिसूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून ६० दिवसांच्या आत उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), सामान्य, धुळे यांच्या कार्यालयात नोंदवाव्यात.

ज्यासाठी जमिनी संपादन करावयाच्या आहेत ते प्रयोजन.— मौजे रोहाणे, तालुका शिंदखेडा येथील उजव्या कालव्यावरील वितरिका क्रमांक ९ व तिची मायनर क्रमांक २.

टीप.- सदर प्रकरणात संयुक्त मोजणी बाकी असल्याने संयुक्त मोजणीची कार्यवाही पूर्ण झाल्यावर संपादित क्षेत्रात कमी-जास्त बदल होऊ शकतो.

अनुसूची

परिशिष्ट - १

जमिनींचा तपशील

जिल्हा धुळे, तालुका शिंदखेडा, मौजे रोहाणे

गट नंबर	एकूण क्षेत्र	संपादन करावयाचे क्षेत्र
१	२	३
	हे. आर	हे. आर
१६८/१	१ ०४	० १३
१६८/२	० ६०	० १३
१६८/३	० ६१	० १२
१६९/१	१ ००	० १३
१६९/२	० ९६	० १३
१७१/१	१ ४६	० ०८
१७१/२	१ ४६	० ०७
१७१/३	१ ४५	० ०७

अनुसूची - चालू
परिशिष्ट - १ - चालू

गट नंबर	एकूण क्षेत्र	संपादन करावयाचे क्षेत्र
१	२	३
	हे. आर	हे. आर
१७२/१-अ	.. १ ५२	० ०२
१७२-ब	.. २ ४२	० ०२
१७२/२	.. १ २१	० ०१
१७९	.. ० ६६	० १४
१८२/१	.. १ ५७	० १२
१८६/१	.. १ ६७	० २
१८६/२	.. १ ६७	० २
१८७/१	.. १ ०५	० ०८
१८७/२	.. ० ६०	० ०८
१८७/३	.. ० ६०	० ०७
१८७/४	.. ० ८०	० ०७
१९३	.. १ ८१	० १६
१९५/१	.. ३ ०३	० ०३
१९५/२	.. ० ७५	० ०३
२०१/१	.. ० ५९	० ०६
२०१/२	.. ० ६०	० ०६
२०१/१-अ	.. १ ६४	० ०६
२०२/१-ब	.. ० ६०	० ०२
२०२/४-अ/१	.. १ ४२	० ०२
२०२-क/२	.. ० ९०	० ०२
२०२-क/३	.. ० ९०	० ०२
२०२/२	.. ० ८०	० ०२
२०२/३	.. २ २०	० ०२
२०२/४-ब	.. ० ६८	० ०२
२६८/१	.. १ ०७	० ०३
२६८/२	.. ० ९०	० ०३
२६९/२	.. ० ६६	० १
२७१	.. ० ३६	० ०६

अनुसूची - चालू
परिशिष्ट - १ - चालू

गट नंबर	एकूण क्षेत्र	संपादन करावयाचे क्षेत्र
१	२	३
	हे. आर	हे. आर
२७२/१/१	.. १ ७४	० ०८
२७२/१/२	.. ० ४०	० ०८
२७२/२	.. १ ८०	० ०७
२७९/१	.. १ ६६	० ०४
२८०	.. ० ९०	० १
१८८/१	.. १ २६	० ०५
१८८/२	.. १ २५	० ०५
१९२	.. ० ७५	० ०८
२३६/१-अ	.. ० ६७	० ०४
२३९	.. ० ८१	० ०८
२४१	.. ० ०३	० ०२
२४२	.. १ १३	० १८
	एकूण ..	३ ५०

परिशिष्ट - २

सार्वजनिक प्रयोजनाबाबत तपशील

प्रकल्पाचे नाव.- वाडी-शेवाडी मध्यम प्रकल्प.

प्रकल्पाचे प्रयोजन.- मौजे रोहाणे, तालुका शिंदखेडा येथील उजव्या कालव्यावरील वितरिका क्रमांक ९ व तिची मायनर क्रमांक २.

परिशिष्ट - ३

विस्थापनाबाबत तपशील

सदर प्रकल्पाच्या कामामुळे एकही व्यक्ती / कुटुंब राहत्या घरातून विस्थापित होणार नसल्याने विस्थापनाबाबत तपशील 'निरंक' आहे.

परिशिष्ट - ४

सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यासाचे निष्कर्ष

महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक २६ एप्रिल २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१८ चे कलम १०-क नुसार राज्य शासनास, लोकहितास्तव, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रकरण २ व

प्रकरण ३ यांच्या तरतुदी लागू करण्यापासून (ख) सिंचन व विद्युतीकरण यांच्यासह ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्पास सूट देता येईल. सदर प्रस्ताव कलम १०-क (ख) “सिंचन व विद्युतीकरण यांच्यासह ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्प” या व्याख्येमध्ये बसत असल्याने, सदर प्रकरणी सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास करणेत आलेला नाही.

परिशिष्ट - ५

प्रशासक नियुक्तीचा तपशील

प्रस्तुत प्रकरणी एकही व्यक्ती / कुटुंब विस्थापित होणार नसल्याने पुनर्वसन व पुनर्स्थापना प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

रवींद्र भारदे,
उपजिल्हाधिकारी
(भूसंपादन), सामान्य, धुळे.

धुळे, २४ ऑगस्ट २०१८.

उपविभागीय अधिकारी यांजकडून

जिल्हा धुळे

क्रमांक भूसंपादन/कक्ष-२/कावि-११६४/एसआर-०१/२०१८.— ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शिरपूर भाग, शिरपूर यांना असे वाटते की, सोबतच्या अनुसूचीमध्ये ज्यांचा तपशील नमूद करण्यात आला आहे अशा जमिनी (यात यापुढे ज्यांचा निर्देश “उक्त जमिनी” असा करण्यात आला आहे) उक्त अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या सार्वजनिक प्रयोजनार्थ आवश्यक आहेत किंवा आवश्यक असण्याचा संभव आहे ;

त्याअर्थी, आता, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (यापुढे ज्याचा निर्देश “संपादन अधिनियम” असा करण्यात आला आहे) हा महाराष्ट्र राज्यात प्रयुक्त असताना त्याच्या कलम ११ (१) च्या उपबंधान्वये, याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनी उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहेत किंवा आवश्यक असण्याचा संभव आहे ;

उक्त जमिनींमध्ये हितसंबंध असणाऱ्या सर्व व्यक्तींना याद्वारे अशी ताकीद देण्यात येते की, उक्त संपादनाच्या प्रयोजनासाठी उक्त जमिनींवर नेमण्यात आलेल्या कोणत्याही भूमापकांच्या किंवा अन्य व्यक्तींच्या कामात त्यांनी अडथळा किंवा व्यत्यय आणू नये. ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेनंतर जिल्हाधिकारी यांची मंजूरी न मिळवता विक्री, भाडेपट्टा, गहाण, अभिहस्तांतरण, देवाण-घेवाण याद्वारे किंवा अन्य प्रकारे उक्त जमिनींची विल्हेवाट लावण्यासंबंधात करण्यात आलेले कोणतेही करार किंवा त्यासंबंधात करण्यात आलेला

कोणताही खर्च किंवा सुधारणा संपादन जमिनींच्या अंतिमरित्या संपादन करण्यात येईल अशा भागासाठी भरपाई निश्चित करणारा अधिकारी संपादन अधिनियमाच्या कलम ११ (४) अन्वये दुर्लक्ष करील.

उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनी आवश्यक आहेत याबद्दल नाशिक विभागाच्या आयुक्तांची खात्री होईल, तर संपादन अधिनियमाच्या कलम २१ (१) अन्वये तशा अर्थाची एक अंतिम अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. संपादनाचे काम जर अंशतः किंवा संपूर्णतः सोडून देण्यात येईल, तर ती वस्तुस्थिती महाराष्ट्र शासन राजपत्रात रीतसर अधिसूचित करण्यात येईल.

उक्त जमिनींचे नकाशे उपविभागीय अधिकारी, शिरपूर भाग, शिरपूर यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाहण्याकरिता उपलब्ध आहेत.

म. कार्यकारी अभियंता, लघु सिंचन (जलसंधारण), धुळे यांच्या पत्रान्वये संपादन अधिनियमाच्या कलम ४० प्रमाणे उक्त जमिनींचे शोध संपादन करण्याची विनंती केली आहे असे शीघ्र संपादन करणे आवश्यक असलेबाबत माझी खात्री झाली आहे. सबब संपादन अधिनियमाच्या कलम ९ प्रमाणे सदर प्रकरणी सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास करण्यात आलेला आहे.

सदर अधिसूचनेबाबत ज्या हितसंबंधित व्यक्तींना आपल्या लेखी हरकती नोंदवावयाच्या आहेत, त्या अधिसूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून ६० दिवसांच्या आत उपविभागीय अधिकारी, शिरपूर भाग, शिरपूर यांच्या कार्यालयात नोंदवाव्यात.

ज्यासाठी जमिनी संपादन करावयाच्या आहेत ते प्रयोजन.— पाझर तलाव शेवाडे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे.

अनुसूची

परिशिष्ट - १

जमिनींचा तपशील

जिल्हा धुळे, तालुका शिंदखेडा, मौजे शेवाडे

गट नंबर	एकूण संपादित करावयाचे क्षेत्र	पोट खराब	एकूण क्षेत्र
१	२	३	४
	हे. आर	हे. आर	हे. आर
२०८/१-अ	० २०	० ००	० २०
६३५/३-अ	१ ४८	० १८	१ ६६
२१० पै./१ व २	० ७५	० १५	० ९०
६३५/१	१ ९२	० २०	२ १२
एकूण	४ ३५	० ५३	४ ८८

परिशिष्ट - २

सार्वजनिक प्रयोजनाबाबत तपशील

प्रकल्पाचे नाव.— पाझर तलाव, शेवाडे

प्रकल्पाचे प्रयोजन.— पाझर तलाव शेवाडे, तालुका शिंदखेडा

परिशिष्ट - ३

विस्थापनाबाबत तपशील

सदर प्रकल्पाच्या कामामुळे एकही व्यक्ती / कुटुंब राहत्या घरातून विस्थापित होणार नसल्याने विस्थापनाबाबत तपशील 'निरंक' आहे.

परिशिष्ट - ४

सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यासाचे निष्कर्ष

पाझर तलाव, शेवाडे प्रकल्पांतर्गत शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे गावातील पाझर तलाव प्रस्ताविक आहे. त्यामध्ये तालुकानिहाय अनुक्रमे १ गावाचा समावेश आहे. या गावाचा सिंचन क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला मोठा फायदा होणार आहे. उपजीविकेची साधने, अन्न सुरक्षेची हमी मिळणार आहे. तसेच अर्थव्यवस्था सुधारायला मोठा वाव मिळणार आहे. म्हणून सदर प्रकल्प आणि त्या अंतर्गत करावयाची कामे लवकरात लवकर हाती घेण्यात येऊन प्रकल्प पूर्ण करण्यात येत आहे.

परिशिष्ट - ५

प्रशासक नियुक्तीचा तपशील

प्रस्तुत प्रकरणी एकही व्यक्ती / कुटुंब विस्थापित होणार नसल्याने पुनर्वसन व पुनर्स्थापना प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

विक्रम बांदल,

उपविभागीय अधिकारी,

शिरपूर भाग, शिरपूर,

जिल्हा धुळे.

शिरपूर, २ नोव्हेंबर २०१८.

मुख्याधिकारी यांजकडून

सुरगाणा नगरपंचायत, सुरगाणा

शुद्धीपत्रक

क्रमांक सुनप/बांध/वियो/३२६/२०१८/शुद्धीपत्रक.— सुरगाणा नगरपंचायतीच्या शहराच्या अधिकार क्षेत्राकरिता महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २३ (१) नुसार

दिनांक १८ जून २०१६ रोजीच्या नगरपंचायत सर्वसाधारण सभा, ठराव क्रमांक २७ अन्वये विकास योजना तयार करणेबाबतचा जाहीर इरादा सूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, नाशिक विभागीय पुरवणी, भाग १ मध्ये दिनांक ऑगस्ट २ - ८, २०१८ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. तथापि, दिनांक २० जुलै २०१८ रोजीच्या नगरपंचायतीच्या विशेष सभा, ठराव क्रमांक १६६ नुसार ठराव क्रमांक २७ हा रद्द करून विकास योजना तयार करणेचा इरादा नव्याने प्रसिद्ध करणेस सभेने मंजुरी दिली असल्याने, उक्त विकास योजना तयार करणेसाठी केलेली कार्यवाही नव्याने सुरू करीत आहे, असे वाचावे.

डॉ. सचिनकुमार पटेल,

मुख्याधिकारी,

सुरगाणा नगरपंचायत, सुरगाणा,

जिल्हा नाशिक.

सुरगाणा, १ नोव्हेंबर २०१८.

SURGANA NAGARPANCHAYAT, SURGANA

Corrigendum

No. SUNP/PWD/DP/326/2018/Corrigendum.—

The Surgana Nagarpanchayat by its Resolution No. 27, dated 18th June 2016 has declared its intention under Section 23 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 to prepare the Development Plan and published its intention in Maharashtra Government Gazette, Nashik Division, Supplement, Part 1, dated August 2 - 8, 2018. Surgana Nagarpanchayat by its Resolution No. 166, dated 20th July 2018 has been cancelled the Resolution No. 27 and decided to implement the new process. So, Nagarpanchayat implementing the New Process of Preparing Development Plan.

Dr. SACHINKUMAR PATEL,

Chief Officer,

Surgana Nagarpanchayat, Surgana,

district Nashik.

Surgana, 1st November 2018.

उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून

वाचले:- फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४

आदेश

कार्या/एमएजी-४/७५३/२०१८.- ज्याअर्थी, खालील नमूद केलेल्या अकरमात मृत्यू प्रकरणांमध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ मधील तरतुदीनुसार मृत व्यक्तीचे मृत्यूचे वर्गीकरण करणेकामी उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी भाग, शिर्डी यांचेमार्फत प्रस्ताव या कार्यालयास प्राप्त झालेले आहेत. प्रस्तुत प्रकरणांत उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सादर केलेल्या प्रस्तावासोबतचे अकरमात मृत्यूचे चौकशी अहवाल, चौकशी कागदपत्रे, वैद्यकीय अधिकारी यांचे अहवाल इत्यादी तपासणी करण्यात आली आहे. ज्या मृत व्यक्तीचे नातेवाईकांना अकरमात मृत्युबद्दल काही तक्रार अगर हरकत आहे किंवा कसे हे जाणून घेणे आवश्यक आहे ;

त्याअर्थी, खालील नमूद परिशिष्टात नमूद अकरमात मृत्यू प्रकरणातील मृत व्यक्तीच्या जवळचे नातेवाईकांस काही हरकत अगर तक्रार असल्यास, ही नावे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून १५ दिवसांच्या आत उपविभागीय दंडाधिकारी, शिर्डी भाग, शिर्डी यांचे कार्यालयात समक्ष हजर राहून किंवा रजिस्टर पोस्टाद्वारे लेखी स्वरूपात सादर करावे. खालील मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांकडून मुदतीत हरकती अगर सूचना प्राप्त न झाल्यास, मृत व्यक्तीच्या मृत्युबाबत त्यांचे जवळचे नातेवाईकांची कोणाची काहीही हरकत नाही, असे समजण्यात येऊन फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ नुसार व उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मृत्युच्या वर्गीकरणाबाबत अंतिम आदेश पारित करण्यात येतील, याची संबंधित मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ३ नोव्हेंबर २०१८ रोजी माझे सही, शिक्क्यानिशी दिला असे.

अनुसूची

अ. क्र.	एसआर क्र.	पोलीस स्टेशन	अ.म.नं.	अकरमात मयत व्यक्तीचे नाव	वय	पता	अकरमात मृत्यूचे ठिकाण	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६	७	८	९
१	१७५/२०१८	श्रीरामपूर तालुका	४०/२०१७	जयश्री दिपक वाघ	३१ वर्षे	चितळी, तालुका राहाता	चितळी, तालुका राहाता	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.
२	१७६/२०१८	श्रीरामपूर तालुका	५१/२०१७	राजेंद्र यमाजी गायकवाड	४० वर्षे	चितळी, तालुका राहाता	श्रीकांत एकनाथ देवकर यांचे शेतातील विहिरीत, चितळी, तालुका राहाता	पाण्यात बुडून मृत्यू.
३	१७७/२०१८	लोणी	४१/२०१७	समीर हाबीब शेख	१९ वर्षे	कोल्हार बुद्रुक, तालुका राहाता	बामळेश्वर शिवारात प्रवरा डावा कालव्याचे पाण्यात, खोबरे वस्तीजवळ	पाण्यात बुडून मृत्यू.
४	१७८/२०१८	राहाता	११/२०१४	भारती राहुल अभंग	१७ वर्षे	रामपूरवाडी, तालुका राहाता	रामपूरवाडी शिवार, सर्व्हे नंबर १७ मधील विहिरीमध्ये रामपूरवाडी, तालुका राहाता.	विहिरीत पाण्यात बुडून मृत्यू.

५	१७९/२०१८	लोणी	१९/२०१५	सुनिता अनिल शेंडगे	३५ वर्षे	बामलेश्वर, तालुका राहाता	सुजय हॉस्पिटल, संगमनेर	एच.आय.व्ही. या आजाराचे संसर्गामुळे दुसरे आजार होऊन मृत्यू.
६	१८२/२०१८	शिर्डी	१२/२०११	विवेक सुरेश ढोबळे	४१ वर्षे	राहणार संसारीगाव, देवळाली कॅम्प, नाशिक	संसारीगाव, देवळाली कॅम्प, नाशिक	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.
७	१८३/२०१८	शिर्डी	१९/२०१६	नंदू भानुदास लोहाकणे	२५ वर्षे	राहणार देशमुखचारी, निमगाव, तालुका राहाता	प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी, तालुका राहाता	स्टोव्हा भडका होऊन त्यामध्ये भाजून जखमी होऊन मृत्यू.
८	१८४/२०१८	शिर्डी	४६/२०१६	सुभाष लक्ष्मण बर्डे	४५ वर्षे	राहणार क्रांती चौक, निमगाव कोन्हाळे, तालुका राहाता	क्रांती चौक, निमगाव कोन्हाळे, तालुका राहाता.	गळफास घेऊन मृत्यू.
९	१८५/२०१८	शिर्डी	३८/२०१६	प्रकाश रामचंद्र वन्हाडे	५० वर्षे	राहणार कालिकानगर, शिर्डी, तालुका राहाता	के.ई.एम. हॉस्पिटल, पुणे	उच्च रक्तदाबाने व इतर आजारांचे कारणाने मृत्यू.
१०	१८६/२०१८	कोपरगाव	१३/२०१५	अलका सुभाष गव्हाणे	४० वर्षे	राहणार धोंडेवाडी, पोस्ट अंजनापूर, तालुका कोपरगाव	श्री साईबाबा हॉस्पिटल, शिर्डी, तालुका राहाता	विहिरीत पाण्यात बुडून मृत्यू.
११	१८७/२०१८	कोपरगाव	१५/२०१५	हमीदा आरिफ शेख	३२ वर्षे	राहणार गांधीनगर, कोपरगाव, तालुका कोपरगाव	ग्रामीण रुग्णालय, कोपरगाव, तालुका कोपरगाव	मोटर सायकलचे मागील चाकामध्ये ओढणी अडकून खाली पडून डोक्यास जबर मार लागून मृत्यू.
१२	१८८/२०१८	शिर्डी	१३६/२०१६	संदीप बाळासाहेब वांगे	२६ वर्षे	राहणार रूई शिवार, तालुका राहाता	शेती गट नंबर ५३८, रूई शिवार, तालुका राहाता	गळफास घेऊन मृत्यू.

अनुसूची — चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
१३	१८९/२०१८	शिर्डी	१२०/२०१६	शोभा सजना मोहिते	५० वर्षे	राहणार निघोज, तालुका राहाता	जे. जे. हॉस्पिटल, मुंबई	रक्तदाबाच्या त्रासाने व न्यूमोनियाच्या आजाराने मृत्यू.
१४	१९०/२०१८	शिर्डी	६७/२०१५	पोपट एकनाथ शेलार	५७ वर्षे	राहणार छत्रपतीनगर, शिर्डी, तालुका राहाता	छत्रपतीनगर, शिर्डी, तालुका राहाता	गळफास घेऊन मृत्यू.
१५	१९१/२०१८	शिर्डी	६९/२०१४	संगीता बंसीधर शिंदे	२६ वर्षे	राहणार औरंगाबाद, तालुका औरंगाबाद	प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी, तालुका राहाता	स्ट्रोकचा भडका होऊन त्यामध्ये भाजून गंभीर जखमी होऊन मृत्यू.
१६	१९२/२०१८	शिर्डी	७६/२०१५	पोपट मारुती नेहे	३७ वर्षे	राहणार धोंडेवाडी, तालुका कोपरगाव	श्री साईबाबा हॉस्पिटल, शिर्डी, तालुका राहाता	मेंदुमध्ये रक्तस्त्राव होऊन मृत्यू.
१७	१९३/२०१८	लोणी	८/२०१८	अशोक शंकर अमंग	३५ वर्षे	राहणार दाढ बुद्रुक, तालुका राहाता	प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी, तालुका राहाता	अज्ञात विष सेवन करून मृत्यू.
१८	१९४/२०१८	लोणी	४०/२०१६	बाळासाहेब बाजीराव बेंद्रे	६५ वर्षे	राहणार बाभळेश्वर, तालुका राहाता	प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी, तालुका राहाता	हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू.
१९	१९५/२०१८	लोणी	५/२०१६	दिलबहादुर (अज्ञात व्यक्ती)	५० वर्षे	अज्ञात	साईछत्र हॉटेल, लोणी बुद्रुक, तालुका राहाता	हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू.
२०	१९६/२०१८	शिर्डी	३४/२०१६	अनिल मोतीराम इंदरखे	४५ वर्षे	राहणार शिंगवे शिवार, तालुका राहाता	गोदावरी नदीच्या कडेला, शिंगवे शिवार, तालुका राहाता	दारुच्या नशेत गळफास घेऊन मृत्यू.

अनुसूची — चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
१३	१८९/२०१८	शिर्डी	१२०/२०१६	शोभा सजना मोहिते	५० वर्षे	राहणार निघोज, तालुका राहाता	जे. जे. हॉस्पिटल, मुंबई	रक्तदाबाच्या त्रासाने व न्यूमोनियाच्या आजाराने मृत्यू.
१४	१९०/२०१८	शिर्डी	६७/२०१५	पोपट एकनाथ शेलार	५७ वर्षे	राहणार छत्रपतीनगर, शिर्डी, तालुका राहाता	छत्रपतीनगर, शिर्डी, तालुका राहाता	गळफास घेऊन मृत्यू.
१५	१९१/२०१८	शिर्डी	६९/२०१४	संगीता बंसीधर शिंदे	२६ वर्षे	राहणार औरंगाबाद, तालुका औरंगाबाद	प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी, तालुका राहाता	स्टोव्हा भडका होऊन त्यामध्ये भाजून गंभीर जखमी होऊन मृत्यू.
१६	१९२/२०१८	शिर्डी	७६/२०१५	पोपट मारुती नेहे	३७ वर्षे	राहणार धोंडेवाडी, तालुका कोपरगाव	श्री साईबाबा हॉस्पिटल, शिर्डी, तालुका राहाता	मेंदुमध्ये रक्तस्त्राव होऊन मृत्यू.
१७	१९३/२०१८	लोणी	८/२०१८	अशोक शंकर अभंग	३५ वर्षे	राहणार दाढ बुद्रुक, तालुका राहाता	प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी, तालुका राहाता	अज्ञात विष सेवन करून मृत्यू.
१८	१९४/२०१८	लोणी	४०/२०१६	बाळासाहेब बाजीराव बेंद्रे	६५ वर्षे	राहणार बाभळेश्वर, तालुका राहाता	प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी, तालुका राहाता	हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू.
१९	१९५/२०१८	लोणी	५/२०१६	दिलबहादुर (अज्ञात व्यक्ती)	५० वर्षे	अज्ञात	साईछत्र हॉटेल, लोणी बुद्रुक, तालुका राहाता	हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू.
२०	१९६/२०१८	शिर्डी	३४/२०१६	अनिल मोतीराम इंदरखे	४५ वर्षे	राहणार शिंगवे शिवार, तालुका राहाता	गोदावरी नदीच्या कडेला, शिंगवे शिवार, तालुका राहाता	दारुच्या नशेत गळफास घेऊन मृत्यू.

अनुसूची — चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
२७	२०६/२०१८	कोपरगाव तालुका	४९/२०१५	भरत साहेबराव निंबाळकर	६० वर्षे	राहणार कोळगाव थडी, तालुका कोपरगाव	दत्त मंदिर घाटावर, गोदावरी नदीपात्रात, माहेगाव देशमुख, तालुका कोपरगाव	गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्यात बुडून श्वसनक्रिया बंद पडून मृत्यू.
२८	२०७/२०१८	कोपरगाव तालुका	४०/२०१५	शामराव हुसेन जाधव	६५ वर्षे	राहणार ब्राह्मणगाव, तालुका कोपरगाव	ब्राह्मणगाव, तालुका कोपरगाव	हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू.
२९	२०९/२०१८	कोपरगाव तालुका	३५/२०१५	अशोक लक्ष्मण पवार	५० वर्षे	राहणार कुंमारी, तालुका कोपरगाव	प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी, तालुका राहाता	सर्पदंश झाल्यामुळे मृत्यू.
३०	२१०/२०१८	लोणी	७८/२०१५	त्र्यंबक बंडूजी खंडागळे	६८ वर्षे	राहणार लोणी खुर्द, तालुका राहाता	प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी, तालुका राहाता	हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू.
३१	२११/२०१८	लोणी	४७/२०१५	गोपीनाथ सहादू ओहाळ	५५ वर्षे	राहणार फत्तेबाद, तालुका श्रीरामपूर	प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी, तालुका राहाता	हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू.
३२	१५४/२०१८	लोणी	४/२०१८	संदीप रामदास साळुंके	३५ वर्षे	राहणार राजुरी, तालुका राहाता	प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी, तालुका राहाता	रक्तामध्ये अल्कोहोलचे प्रमाण वाढल्याने यकृतात बिघाड होऊन व हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.
३३	१५५/२०१८	लोणी	२९/२०१८	संजय मच्छिंद्र कांबळे	४० वर्षे	राहणार विठ्ठलनगर, लोणी बुद्रुक, तालुका राहाता	प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी, तालुका राहाता	हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू.
३४	१५६/२०१८	कोपरगाव तालुका	१४/२०१८	भारुसाहेब तुकाराम निंबाळकर	५५ वर्षे	राहणार गौतमनगर, कोळपेवाडी, तालुका कोपरगाव	ग्रामीण रुग्णालय, कोपरगाव, तालुका कोपरगाव	क्षय (टी.बी.) आजार होऊन फुफ्फुस कमजोर होऊन मृत्यू.

३५	१५७/२०१८	कोपरगाव तालुका	५/२०१७	संतोष विजय त्रिभुवन	२५ वर्षे	राहणार उक्कडगाव, तालुका कोपरगाव	घाटी हॉस्पिटल, औरंगाबाद	विषारी औषध सेवन करून मृत्यू.
३६	१५९/२०१८	कोपरगाव तालुका	६७/२०१६	निर्मला संजय घाटे	३५ वर्षे	राहणार धोत्रे, तालुका कोपरगाव	सिंहिल हॉस्पिटल, नाशिक	चालू स्टोव्हमध्ये साडी पडून त्याचा पेट घेऊन भाजून जखमी होऊन मृत्यू.
३७	१६०/२०१८	कोपरगाव शहर	३१/२०१७	शितल उर्फ सोनू अशोक गायकवाड	१५ वर्षे	राहणार तेरा बंगले, कोपरगाव, तालुका कोपरगाव	ग्रामीण रुग्णालय, कोपरगाव, तालुका कोपरगाव	गळफास घेऊन मृत्यू.
३८	१६१/२०१८	शिर्डी	९३/२०१७	सोनाली प्रमोद राहणे	२५ वर्षे	राहणार बहादूरपूर, तालुका कोपरगाव	प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी, तालुका राहाता	रक्तदोषाचे आजाराने मृत्यू.
३९	१६२/२०१८	शिर्डी	६२/२०१८	नारायण एकनाथ आहेर	६५ वर्षे	राहणार श्रीरामनगर, शिर्डी, तालुका राहाता	श्रीरामनगर, शिर्डी, तालुका राहाता	गळफास घेऊन मृत्यू.
४०	१६३/२०१८	शिर्डी	३८/२०१६	सुधाकर हरीन्ना शेही	५६ वर्षे	राहणार नांदुरा, तालुका नांदुरा, जिल्हा उडपी, कर्नाटक हल्ली राहणार एम.टी.डी.सी. हॉटेल, पिंपळवाडी रोड, शिर्डी, तालुका राहाता	श्री साईबाबा हॉस्पिटल, शिर्डी, तालुका राहाता	हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू.
४१	१६४/२०१८	लोणी	३७/२०१८	वसंत रामभाऊ धोंगडे	५३ वर्षे	राहणार बाभळेश्वर, तालुका राहाता	बाभळेश्वर, तालुका राहाता	गळफास घेऊन मृत्यू.
४२	१६६/२०१८	लोणी	३५/२०१८	अक्षय धनराज तुवर	१९ वर्षे	राहणार निमगाववाडी, निमगाव, तालुका राहाता	प्रवरा नदीच्या डावे कालव्यात, बाभळेश्वर शिवार, तालुका राहाता	पाटाच्या पाण्यात पडून बुडून मृत्यू.

अनुसूची — चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
४३	१६९/२०१८	कोपरगाव शहर	२५/२०१८	सुप्रिया रामचंद्र गवारे	२२ वर्षे	राहणार संवत्सर, तालुका कोपरगाव	श्री साईबाबा हॉस्पिटल, शिर्डी, तालुका राहाता	हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू.
४४	१७०/२०१८	कोपरगाव शहर	२४/२०१८	जगन्नाथ शिवाजी पवार	४५ वर्षे	राहणार शिंगणापूर, तालुका कोपरगाव	ग्रामीण रुग्णालय, कोपरगाव, तालुका कोपरगाव	हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू.
४५	१७१/२०१८	कोपरगाव शहर	१८/२०१८	झुंबरबाई राधाकिसन धनक	८५ वर्षे	राहणार कोपरगाव, तालुका कोपरगाव	ग्रामीण रुग्णालय, कोपरगाव, तालुका कोपरगाव	हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू.
४६	१७३/२०१८	कोपरगाव शहर	६५/२०१८	ताराचंद गंगाधर मेंद	५५ वर्षे	राहणार समतानगर, कोपरगाव, तालुका कोपरगाव	प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी, तालुका राहाता	बरगडीस उजवे बाजूस मार लागून रक्तरस्राव होऊन मृत्यू.
४७	१७४/२०१८	कोपरगाव शहर	४०/२०१६	शाम बिहारी श्रीभागवत जैस्वाल	४९ वर्षे	राहणार मूळ अंकुई, तालुका नागोर, जिल्हा सतना (म.प्र.)	ग्रामीण रुग्णालय, कोपरगाव, तालुका कोपरगाव	हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू.
४८	२६७/२०१८	कोपरगाव शहर	१७/२०१७	बेवारस पुरुष	अंदाजे ५५ ते ६० वर्षे	अज्ञात	तुळशीराम गुरसळ यांचे डाऊच खुर्द शिवारात, सर्व्हे नंबर ६ मध्ये शेतात, डाऊच खुर्द, तालुका कोपरगाव	पाण्यात पडून बुडून मृत्यू.
४९	२६८/२०१८	शिर्डी	७६/२०१७	भिमराज विश्वनाथ तुरकणे	४७ वर्षे	राहणार पिंपळवाडी, तालुका राहाता	पिंपळवाडी, तालुका राहाता	हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू.

५०	२६९/२०१८	शिर्डी	१३२/२०१६	अमरज्योती व्ही. पी.	६५ वर्षे	राहणार दिल्ली (पूर्ण पत्ता माहीत नाही)	सिखिल हॉस्पिटल, अहमदनगर, जिल्हा अहमदनगर	फुफ्फुसांचे आजाराचे मृत्यू.
५१	२७२/२०१८	शिर्डी	१९/२०१८	बेवारस भालचंद्र मोहिते	अंदाजे ६५ वर्षे	(पूर्ण पत्ता माहीत नाही)	सिखिल हॉस्पिटल, अहमदनगर, जिल्हा अहमदनगर	कावीळ व रक्ताचे प्रमाण कमी झाल्याने मृत्यू.
५२	२७३/२०१८	शिर्डी	८५/२०१७	चंद्रावती वेंकटा सुदुराव इंनमुरी	६८ वर्षे	राहणार ओमसाईनगर, पिंपळवाडी, शिर्डी, तालुका राहाता	श्री साईबाबा हॉस्पिटल, शिर्डी, तालुका राहाता	हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू.
५३	२७४/२०१८	शिर्डी	०६/२०१७	बेवारस महिला	अंदाजे ३२ वर्षे	अज्ञात	रुई गावच्या शिवारात रेल्वे पोल नंबर ४५०/१/२ चे दरम्यान	चालत्या रेल्वेचा डोक्यास जबर मार लागून मृत्यू.
५४	२७५/२०१८	शिर्डी	१७/२०१७	पूजा राजेश आहेर	१४ वर्षे	राहणार इंदिरानगर, सावळीविहीर खुर्द, तालुका राहाता	इंदिरानगर, सावळीविहीर खुर्द, तालुका राहाता	वेडाचे भरात गळफास घेऊन मृत्यू.
५५	२७६/२०१८	शिर्डी	९५/२०१६	सुनिता विठ्ठल दळवी	२५ वर्षे	राहणार सावळीविहीर बुद्रुक, तालुका राहाता	श्री साईबाबा हॉस्पिटल, शिर्डी, तालुका राहाता	हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू.
५६	२७७/२०१८	राहाता	३३/२०१८	अलका दत्तात्रय शेळके	५३ वर्षे	राहणार पुणतांबा, तालुका राहाता	गोदावरी नदीपात्रात, बोरबने वस्ती, पुणतांबा, तालुका राहाता	पाण्यात पडून बुडून मृत्यू.
५७	२७८/२०१८	राहाता	२१/२०१८	प्रियंका रवि शिरसाठ	२५ वर्षे	राहणार पुणतांबा, तालुका राहाता	प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी, तालुका राहाता	स्टोव्हचा भडका होऊन त्यामध्ये भाजून गंभीर जखमी होऊन मृत्यू.

अनुसूची — चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
५८	२७९/२०१८	राहाता	३७/२०१८	दत्तात्रय राधुजी सापीके	५० वर्षे	राहणार एकरूखे, तालुका राहाता	एकरूखे शिवार, तालुका राहाता	विहिरित पाण्यात बुडून मृत्यू.
५९	२८०/२०१८	लोणी	२५/२०१८	मिमाबाई शंकर सोनावणे	७५ वर्षे	राहणार दाढ बुद्रुक, तालुका राहाता	प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी, तालुका राहाता	हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू.
६०	२८१/२०१८	लोणी	२६/२०१८	हेमंत सारंगधर शेळके	५० वर्षे	राहणार आडगाव बुद्रुक, तालुका राहाता	कमलनयन बजाज हॉस्पिटल, औरंगाबाद, जिल्हा औरंगाबाद	किडनीच्या आजाराने मृत्यू.
६१	२८२/२०१८	लोणी	१०५/२०१६	सुधाकर जनार्दन गोरक्ष	८३ वर्षे	राहणार बाभळेश्वर, तालुका राहाता	प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी, तालुका राहाता	हृदयाचे आजाराने मृत्यू.
६२	२८३/२०१८	लोणी	२८/२०१७	नितीन गंगाधर घोलप	४२ वर्षे	राहणार पाथरे बुद्रुक, तालुका राहाता	प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी, तालुका राहाता	हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू.
६३	२८४/२०१८	लोणी	९७/२०१६	गणेश साहेबराव पवार	३० वर्षे	राहणार निर्मळपिंप्री, तालुका राहाता	ससून हॉस्पिटल, पुणे, जिल्हा पुणे	फुफुसाचा निमोनिया या आजाराने मृत्यू.
६४	२८५/२०१८	लोणी	९५/२०१६	मधुकर गंगाराम त्रिभुवन	६१ वर्षे	राहणार बाभळेश्वर, तालुका राहाता	प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी, तालुका राहाता	हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू.
६५	२८६/२०१८	लोणी	३२/२०१८	साहेबराव बाजीराव अनाप	४५ वर्षे	राहणार भालेरायवाडी, हणमंतगाव, तालुका राहाता	प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी, तालुका राहाता	लिव्हरचे (यकृताचे) आजाराने मृत्यू.
६६	२८८/२०१८	कोपरगाव तालुका	३/२०१८	रजनीकांत रत्नाकर देशमुख	३१ वर्षे	राहणार देई कोन्हाळे, तालुका कोपरगाव	ग्रामीण रुग्णालय, कोपरगाव, तालुका कोपरगाव	हृदयाचा आजार असल्याने हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू.

६७	२९०/२०१८	कोपरगाव शहर	१९/२०१६	हिरामण छबुराव सोळसे	४४ वर्षे	राहणार टिळकनगर, कोपरगाव, तालुका कोपरगाव	ग्रामीण रुग्णालय, कोपरगाव, तालुका कोपरगाव	अति दारु सेवनामुळे मृत्यू.
६८	२९१/२०१८	कोपरगाव शहर	१५/२०१७	शिवाजी बबन नाईकनवरे	३५ वर्षे	राहणार बोरावके वस्ती, मुर्शतपूर, तालुका कोपरगाव	गोदावरी नदीपात्राचे पाण्याचे डोहात, कोपरगाव, तालुका कोपरगाव	पाण्यात पडून बुडून मृत्यू.
६९	२९२/२०१८	शिर्डी	४/२०१८	तानाजी विटकर	६० वर्षे	राहणार शिर्डी, तालुका राहाता	कोपरगाव, तालुका कोपरगाव सिखिल हॉस्पिटल, अहमदनगर, जिल्हा अहमदनगर	दोन्ही पायास सेप्टीसेमिया (रक्तदोष) आजाराने मृत्यू.
७०	२३४/२०१८	शिर्डी	९४/२०१४	अभिषेक सुभाष गोरडे	१० वर्षे	राहणार रांजणगाव देशमुख, तालुका कोपरगाव	मौजे रांजणगाव देशमुख शिवारात, जमीन गट नंबर १०३ मधील दिलीप नवनाथ खालकर यांचे डाळीबाच्या बागेत, तालुका कोपरगाव	विंचू दंशामुळे मृत्यू.
७१	२३६/२०१८	शिर्डी	२०/२०१५	रेखाबाई परमेश्वर जावरे	२५ वर्षे	राहणार देशमुख चारी, निमगाव, तालुका राहाता	सिखिल हॉस्पिटल, धुळे	स्टोव्हचा भडका होऊन त्यामध्ये भाजून जबर जखमी होऊन मृत्यू.
७२	२३७/२०१८	शिर्डी	१/२०१५	बेवारस पुरुष	अंदाजे ३५ ते ३८ वर्षे	अज्ञात	पिंपळवाडी रोड, रूई शिवारात, तालुका राहाता	गळफास घेऊन मृत्यू.
७३	२१५/२०१८	कोपरगाव तालुका	३/२०१५	बेवारस पुरुष	अंदाजे ६० ते ६५ वर्षे	अज्ञात	मनमाड-नगर रोडचे कडेला पूर्वस येसगाव, तालुका कोपरगाव	फुफ्फुसांचे आजाराने मृत्यू.

अनुसूची — चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
७४	२१३/२०१८	कोपरगाव तालुका	६/२०१५	कोंडीराम तुळशीराम शिंदे	६३ वर्षे	राहणार अबिकानगर, कोळपेवाडी, तालुका कोपरगाव	डॉ. शिलावर साईसेवा सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल, नाशिक	मोटार सायकल स्लीप होऊन डोक्यास गंभीर मार लागून मृत्यू.
७५	२४३/२०१८	कोपरगाव तालुका	७/२०१६	सचिन सूर्यभान मोरे	२२ वर्षे	राहणार शहाजापूर, तालुका कोपरगाव	गौतम पब्लिक स्कूल चाळमध्ये, शहाजापूर, तालुका कोपरगाव	गळफास घेऊन मृत्यू.
७६	२४२/२०१८	कोपरगाव तालुका	४५/२०१५	सोनाली बाबासाहेब गोधडे	२५ वर्षे	राहणार हिंगणी, तालुका कोपरगाव	सिंहिल हॉस्पिटल, नाशिक	मेंदूज्वराने मृत्यू.
७७	२४१/२०१८	कोपरगाव	१/२०१५	विनोद जनार्दन जाधव	२४ वर्षे	राहणार हिवरा-पिंपरखेडा, तालुका आष्टी, जिल्हा बीड हल्ली राहणार कोळगावथडी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर	कोळगाव थडी शिवारात कुरणामध्ये, मुंबादेवी मंदिराजवळ, तालुका कोपरगाव	गळफास घेऊन मृत्यू.
७८	२४०/२०१८	कोपरगाव	१२९/२०१४	आदित्य सत्येंद्र पंडित	३ वर्षे	राहणार लौकी, तालुका कोपरगाव	सतेंद्र नथून पंडित यांचे जनावरांचे गोठ्याजवळील पाण्याच्या हौदामध्ये, लौकी शिवार, तालुका कोपरगाव	हौदामध्ये पाण्यात पडून बुडून मृत्यू.
७९	२३८/२०१८	शिर्डी	०९/२०१६	सायमा कमलेश यादव	२१ वर्षे	राहणार हल्वापूर, तालुका लाखेमपूर, जिल्हा खिरी (उत्तरप्रदेश), हल्ली राहणार पिंपळवाडी, तालुका राहाता	संतोष धरम यांचे शेतात, पिंपळवाडी, तालुका राहाता	गळफास घेऊन मृत्यू.

८०	२५५/२०१८	लोणी	४/२०१५	अशोक सुखदेव भालके	३५ वर्षे	राहणार लोणी खुर्द, तालुका राहाता	प्रवरा एज्युकेशन सोसायटीचे मागे, सोमनाथ भाऊसाहेब शेळके यांचे राहते घराचे छतावर, लोणी खुर्द, तालुका राहाता	इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू.
८१	२५६/२०१८	लोणी	४२/२०१४	रामेश्वर अशोक देवकर	२१ वर्षे	राहणार दाढ बुडुक, तालुका राहाता	प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी, तालुका राहाता	इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू.
८२	२५७/२०१८	लोणी	२९/२०१५	रावसाहेब सूर्यभान मते	५५ वर्षे	मुक्काम राहणार निमगाव, तालुका राहाता, हल्ली राहणार आडगाव बुडुक, तालुका राहाता	प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी, तालुका राहाता	हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू.
८३	२५९/२०१८	लोणी	१४/२०१६	प्रवीण प्रकाश बनसोडे	२५ वर्षे	राहणार हणमंतगाव, तालुका राहाता	प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी, तालुका राहाता	गळफास घेऊन मृत्यू.
८४	२६०/२०१८	राहाता	४१/२०१८	पार्वती मोहनलाल नाकराणी	६५ वर्षे	राहणार साकुरी, तालुका राहाता	श्री साईबाबा हॉस्पिटल, शिर्डी, तालुका राहाता	हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू.
८५	२६१/२०१८	कोपरगाव शहर	३०/२०१५	भगवान अशोक जव्हाड	३२ वर्षे	राहणार शिंगणापूर, तालुका कोपरगाव	क्रिटीकल केअर हॉस्पिटल, कोपरगाव, तालुका कोपरगाव	स्टोव्हा भडका होऊन त्यामध्ये भाजून गंभीर जखमी होऊन मृत्यू.
८६	२४९/२०१८	शिर्डी	५०/२०१६	रोहित सुनील भालेराव	२० वर्षे	राहणार ज्ञानेश्वरनगर, नांदुरी, तालुका राहाता	ज्ञानेश्वरनगर, नांदुरी, तालुका राहाता	गळफास घेऊन मृत्यू.
८७	२५०/२०१८	शिर्डी	९/२०१७	विक्रम सुदाम पवार	२४ वर्षे	राहणार गणेशवाडी, शिर्डी, तालुका राहाता	श्री साईबाबा हॉस्पिटल, शिर्डी, तालुका राहाता	गळफास घेऊन मृत्यू.

अनुसूची — चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
८८	२५१/२०१८	शिर्डी	४०/२०१५	चंद्रक्रांत जालिंदर वाणी	४० वर्षे	राहणार नांदुखी खुर्द, तालुका राहाता	नांदुखी खुर्द, तालुका राहाता	गळफास घेऊन मृत्यू.
८९	२४४/२०१८	कोपरगाव तालुका	५/२०१६	बेवारस पुरुष	अंदाजे ३५ ते ४० वर्षे	अज्ञात	गोदावरी डाव्या कालव्यामध्ये दिपक महाले यांचे वस्तीजवळ, बोलकी शिवार, तालुका कोपरगाव	पाण्यात पडून बुडून मृत्यू.
९०	२५४/२०१८	लोणी	५२/२०१५	द्रोपदाबाई ज्ञानदेव जाधव	५० वर्षे	राहणार रामशेंडा, भगवतीपूर, तालुका राहाता	प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी, तालुका राहाता	इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू.
९१	२४५/२०१८	कोपरगाव तालुका	१४/२०१६	ज्ञानेश्वर बाळासाहेब वाघ	४८ वर्षे	राहणार दहेगाव बोलका, तालुका कोपरगाव	दहेगाव बोलका, तालुका कोपरगाव	गळफास घेऊन मृत्यू.
९२	२४६/२०१८	कोपरगाव तालुका	४२/२०१५	परसराम मधुकर जाधव	३५ वर्षे	मुक्काम राहणार कान्हेगाव, तालुका कोपरगाव, हल्ली राहणार वारी, तालुका कोपरगाव	सोपान मलीक यांचे भाड्याचे खोलीत, वारी, तालुका कोपरगाव	गळफास घेऊन मृत्यू.
९३	२४७/२०१८	कोपरगाव तालुका	८/२०१५	भामाबाई नामदेव चोपडे	५२ वर्षे	राहणार पंचवटी, तालुका-जिल्हा नाशिक	श्री साईबाबा हॉस्पिटल, शिर्डी, तालुका राहाता	मोटार सायकलवर बसत असताना पडून डोक्यास जबर मार लागून मृत्यू.
९४	१५१/२०१८	लोणी	८८/२०१७	तुकाराम लहानू टिळेकर	४० वर्षे	राहणार दाढ बुद्रुक, तालुका राहाता	प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी, तालुका राहाता	अज्ञात विषारी औषध सेवन करून मृत्यू.
९५	२१७/२०१८	कोपरगाव तालुका	२५/२०१५	सचिन संपतराव गरूड	२६ वर्षे	राहणार माहेगाव देशमुख, तालुका कोपरगाव	अंचलगाव शिवारात, नगर-मनमाड रेल्वे रुळ, कि. मी. ४६९ ते ४६९.१, तालुका कोपरगाव	रेल्वेखाली आत्महत्या करून मृत्यू.

९६	२१८/२०१८	कोपरगाव तालुका	३९/२०१५	बेवारस पुरुष	अंदाजे ४५ ते ५० वर्षे	अज्ञात	गोदावरी नदीपात्रात वारी गावचे शिवारात, के. टी. वेअर बंधारा, मोरी नंबर ७, तालुका कोपरगाव	पाण्यात बुडून मृत्यू.
९७	२२०/२०१८	कोपरगाव तालुका	१७/२०१६	माधुरी गुलाब खुरासणे या आईचे -- दिवसाचे पुरुष जातीचे बालक	१ दिवस	राहणार अंचलगाव, तालुका कोपरगाव	ग्रामीण रुग्णालय, कोपरगाव, तालुका कोपरगाव	नैसर्गिकरित्या मृत्यू.
९८	२२१/२०१८	कोपरगाव तालुका	१८/२०१५	सुरेखा राजेंद्र वाकचौरे	४० वर्षे	राहणार मढी खुर्द, तालुका कोपरगाव	मढी गावचे शिवारात गोदावरी उजवा कैनालवर, तालुका कोपरगाव	पाण्यात पडून बुडून मृत्यू.
९९	२२२/२०१८	राहाता	६१/२०१६	मंदा सुखदेव सोनावणे	२७ वर्षे	राहणार कोन्हाळे, तालुका राहाता	संतुलक हॉस्पिटल, श्रीरामपूर	गळफास घेऊन मृत्यू.
१००	२२३/२०१८	कोपरगाव तालुका	११/२०१६	भाऊसाहेब दगू वाकचौरे	५५ वर्षे	राहणार मढी खुर्द, तालुका कोपरगाव	ग्रामीण रुग्णालय, कोपरगाव, तालुका कोपरगाव	अचानक मोटार- सायकलवरून पडून डोक्यास जबर मार लागून डोक्यात रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू.
१०१	२२५/२०१८	कोपरगाव	५/२०१४	बेवारस स्त्री	अंदाजे ७५ वर्षे	अज्ञात	जनरल हॉस्पिटल, अहमदनगर	फुफ्फुसाचे आजाराने मृत्यू.
१०२	२२६/२०१८	कोपरगाव	१०/२०१४	संगीता संजय सोनावणे	३५ वर्षे	राहणार माळवाडी, कोकमठाण, तालुका कोपरगाव	प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी, तालुका राहाता	स्टोव्हा भडका होऊन त्यामध्ये भाजून गंभीर जखमी होऊन मृत्यू.

अनुसूची — चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
१०३	२२७/२०१८	कोपरगाव	४०/२०१४	सतीश कचरू हुसळे	३० वर्षे	राहणार गोधेगाव, तालुका कोपरगाव	रेल्वे मेल क्रमांक ४५५ ते ४५५/१ चे दरम्यान संवत्सर शिवार, उड्डाणपुलाजवळ, तालुका कोपरगाव	रेल्वेखाली आत्महत्या करून मृत्यू.
१०४	२२९/२०१८	कोपरगाव तालुका	२५/२०१५	ज्ञानदेव गंगाधर माळी	५६ वर्षे	राहणार हिंगणवेडी घारी, तालुका कोपरगाव	हिंगणवेडी घारी, तालुका कोपरगाव	भाजून गंभीर जखमी होऊन मृत्यू.
१०५	२३०/२०१८	लोणी	७४/२०१५	गुड्डुकुमार सतेदार प्रसाद	२० वर्षे	मुक्काम राहणार जलालपूर, तालुका सिद्वालीया, जिल्हा गोपालगंज, बिहार, हल्ली राहणार कोल्हार इंग्लिश मिडीयम स्कूलचे साईडवर, तालुका राहाता, जिल्हा अहमदनगर	प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी, तालुका राहाता	इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू.
१०६	२३१/२०१८	राहाता	३८/२०१८	शकुंतला रमनलाल धाडीवाल	५५ वर्षे	राहणार साकुरी, तालुका राहाता	प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी, तालुका राहाता	स्वतः साडी पेटविल्याने त्यात भाजून गंभीर जखमी होऊन मृत्यू.
१०७	१८०/२०१८	शिर्डी	८७/२०१५	व्यंकटलक्ष्मी सत्यनारायण कोप्पिनिरी	४९ वर्षे	राहणार कुकुनूरु, तल्लापुडी, वेस्ट गोदावरी, आंध्र प्रदेश	श्री साईबाबा हॉस्पिटल, शिर्डी, तालुका राहाता	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.
१०८	१८१/२०१८	शिर्डी	४६/२०१३	नाना देवराम माळोदे	४० वर्षे	राहणार मानूर, माळसांगवी, तालुका नाशिक	शिर्डी, तालुका राहाता	दारूच्या अतिसेवनामुळे मृत्यू.

१०९	१९९/२०१८	कोपरगाव	१८/२०१५	रीता बाळनाथ आव्हाळे	२८ वर्षे	राहणार वैजापूर, तालुका कोपरगाव	वैजापूर, तालुका कोपरगाव	गळफास घेऊन मृत्यू.
११०	१६५/२०१८	लोणी	६७/२०१५	रफिक इब्राहीम इनामदार	४९ वर्षे	राहणार सात्रळ, तालुका राहुरी	लोणी बुद्रुक गावचे शिवासात, ग्रामपंचायतीचे वॉटर सप्लाय टँकचे जवळील विहीर तळ्याचे पाण्यात, लोणी बुद्रुक, तालुका राहाता	दारूचे नशेत विहीर तळ्याचे पाण्यात पडून बुडून मृत्यू.
१११	१७२/२०१८	कोपरगाव शहर	५१/२०१६	स्वाती गोरख कदम	३० वर्षे	राहणार धोंदलगाव, तालुका वैजापूर	सिंहिल हॉस्पिटल, अहमदनगर, जिल्हा अहमदनगर	भाजून जखमी होऊन मृत्यू.
११२	२७१/२०१८	शिर्डी	९६/२०१७	प्रगती संदिपभाई देसाई	४८ वर्षे	राहणार शिवाजी चौक, बिजाळपूर, नवसारी, गुजरात	श्री साईबाबा हॉस्पिटल, शिर्डी, तालुका राहाता	--
११३	२८९/२०१८	कोपरगाव शहर	३६/२०१६	गफारखान अहमिदखान पठाण	६६ वर्षे	राहणार करवंद, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे	शिर्डी, तालुका राहाता	टी. बी. चे तसेच पायाला लागलेल्या जुने जखमेमुळे आजारी पडून उपचार दरम्यान मृत्यू.
११४	२१४/२०१८	कोपरगाव तालुका	११/२०१५	भानुदास खंडू मोरे	५५ वर्षे	राहणार कानळद, तालुका निफाड, जिल्हा नाशिक	शिर्डी, तालुका राहाता	दारूचे अतिसेवनामुळे मृत्यू.
११५	२१९/२०१८	कोपरगाव तालुका	३१/२०१६	विष्णू ऊर्फ जंगल काशिनाथ पाचोरकर	५५ वर्षे	राहणार वडनेरभैरव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक	शिर्डी, तालुका राहाता	गळफास घेऊन मृत्यू.
<p style="text-align: center;">रवींद्र ठाकरे, उपविभागीय दंडाधिकारी, शिर्डी भाग, शिर्डी, जिल्हा अहमदनगर.</p>								

शिर्डी, ३ नोव्हेंबर २०१८.

जिल्हादंडाधिकारी यांजकडून

वाचले : (१) पोलीस अधीक्षक, धुळे यांचेकडील पत्र क्रमांक जिविशा/प्रतिबंधक मनाई आदेश/३३२५/२०१८, दिनांक १५ ऑक्टोबर २०१८.

(२) मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१), (३)

आदेश

क्रमांक ड/कक्ष-३/एमएजी-२/कावि-१५०३/२०१८.- ज्याअर्थी, उपोद्घातात नमूद अ. क्र. १ अन्वये पोलीस अधीक्षक, धुळे यांनी दिनांक १० ऑक्टोबर २०१८ रोजीपासून हिंदू बांधवांचा नवरात्र उत्सव सुरू असून, धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी नवरात्र सण-उत्सव, २०१८ निमित्त गरबा, दांडीयाचा कार्यक्रम तसेच एकविरा देवी पालखी, दररोज वहन मिरवणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात. तसेच दिनांक १८ ऑक्टोबर २०१८ रोजी दसरा व दिनांक २० ऑक्टोबर २०१८ रोजी धुळे, सोनगीर, शिरपूर शहरात तसेच दिनांक २४ ऑक्टोबर २०१८ रोजी शिंदखेडा शहरात रथ मिरवणुकांचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर सण-उत्सव कालावधीत मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते. त्या अनुषंगाने धुळे शहरात व जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच धुळे जिल्ह्याची जातीय पार्श्वभूमी पाहता हिंदू, मुस्लिम व दलित/सवर्ण या समाजांमध्ये किरकोळ कारणांवरून वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरील परिस्थितीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी संपूर्ण धुळे जिल्ह्यात दिनांक १७ ऑक्टोबर २०१८ रोजीचे ००.०५ वाजेपासून ते दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ रोजीचे २३.५० वाजेपावेतो मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१), (३) चे प्रतिबंधात्मक आदेश जारी होऊन प्रसिद्धी होणेची विनंती पोलीस अधीक्षक, धुळे यांनी केलेले आहे.

तरी धुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी पोलिसांना मदत व्हावी म्हणून पोलीस अधीक्षक, धुळे यांनी सादर केलेला अहवाल व वरील परिस्थिती पाहता माझी खात्री झालेवरून संपूर्ण धुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणेसाठी व परिस्थितीवर नियंत्रण ठेवणेसाठी पोलिसांना मदत व्हावी म्हणून मी, राहुल रेखावार, जिल्हादंडाधिकारी, धुळे, मला उपोद्घातात नमूद अ. क्र. २ अन्वये मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१), (३) नुसार प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून धुळे जिल्ह्यातील कोणत्याही इसमास पुढील कृत्ये करण्यास याद्वारे मनाई करीत आहे :-

- (अ) सोटे, तलवारी, बंदुका, भाले, सुरे, लाठ्या किंवा शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील अशी कोणतीही हत्यारे अथवा वस्तू बरोबर घेऊन फिरणे ;
- (ब) अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ किंवा द्रव्ये बरोबर घेऊन फिरणे ;
- (क) दगड अगर अस्त्रे सोडावयाची अगर फेकण्याची हत्यारे, साधने इत्यादी तयार करणे, जमा करणे आणि बरोबर नेणे ;
- (ड) सार्वजनिक शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे, हावभाव करणे अथवा सोंग आणणे ;

(इ) जाहीरपणे घोषणा करणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे ;

(फ) कोणत्याही व्यक्तीची आकृती किंवा प्रतिमेचे प्रदर्शन करणे ;

(ग) सभा घेण्यास, मिरवणूक काढण्यास, पाच किंवा पाचापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई करीत आहे ;

(ह) उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या परवानगीशिवाय काढण्यात आलेले मोर्चे, रॅली, सभा ; वरील कलम ३७ (१), (३) हा आदेश ज्यांना लाठी अगर तत्सम वस्तू घेतल्याशिवाय चालता येत नाही, अशा अपंग इसमांना लागू नाही. तसेच शासनाच्या सेवेतील ज्या व्यक्तींना आपल्या वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे, त्यांना लागू होणार नाहीत.

तसेच, मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (३) नुसार उपविभागीय दंडाधिकारी यांचे पूर्वपरवानगीशिवाय पाचपेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही मंडळीस (जमावास) किंवा मिरवणुकीस मनाई करीत आहे व सदर कालावधीत सभा, मिरवणुका, मोर्चे इत्यादी परवानगीबाबत पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सहमतीने उपविभागीय दंडाधिकारी यांनी कायदा व सुव्यवस्था राखणेबाबत योग्य तो निर्णय घेऊन परवानगी द्यावी. अशी देण्यात आलेली परवानगी, तसेच लग्न मिरवणुका, धार्मिक मिरवणुका, आठवडे बाजार अगर प्रेतयात्रेच्या जमावास सदर निर्बंध लागू नाहीत.

सदरचा आदेश हा दिनांक १७ ऑक्टोबर २०१८ रोजीचे ००.०५ वाजलेपासून ते दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ रोजीचे २३.५० वाजेपावेतो संपूर्ण धुळे जिल्ह्यात अंमलात राहील.

सदरचा आदेश हा दिनांक १६ ऑक्टोबर २०१८ रोजी माझे सही व कार्यालयाचे शिक्क्यानिशी दिला असे.

राहुल रेखावार,

जिल्हादंडाधिकारी, धुळे.

धुळे, १६ ऑक्टोबर २०१८.

वाचले : (१) फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४

(चारा टंचाई, जिल्हा बाह्य चारा वाहतूक प्रतिबंध करणेबाबत)

आदेश

क्रमांक डीसी/कार्या ९-ब-१/३७९०/२०१८.- अहमदनगर जिल्ह्यामध्ये माहे सप्टेंबर, २०१८ अखेर पडलेला पाऊस सरासरीच्या तुलनेत कमी असल्याने, तसेच यापुढील कालावधीमध्ये पावसाची अशाश्वती निर्माण झाल्याने जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई व जनावरांना चारा टंचाई निर्माण झालेली आहे. त्यामुळे चाऱ्याची पळवापळवी होऊन त्यातून मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या आणबोणच्या प्रकरणी संबंधितांवर नोटिस बजावणे शक्य नाही.

जिल्ह्यामध्ये शिल्लक असलेला चारा इतर जिल्ह्यात जाऊ नये व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी, राहुल द्विवेदी, जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर खालील आदेश निर्गमित करत आहे.

१. अहमदनगर जिल्ह्यातून जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक करू नये.

सदरचा आदेश निर्गमित झालेपासून दोन महिन्यांच्या कालावधीकरिता अंमलात राहील.

राहुल द्विवेदी,

जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर.

अहमदनगर, २६ ऑक्टोबर २०१८.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून

आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/९९/सन २०१८.- श्री. ए. एल. टिकले, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नेवासा यांची दिनांक २ ऑगस्ट २०१८ ते ४ ऑगस्ट २०१८ रोजीची एकूण ३ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक १ ऑगस्ट २०१८ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ६ ऑगस्ट २०१८ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. ए. एल. टिकले यांना जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नेवासा या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नेवासा या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. ए. एल. टिकले, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नेवासा यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त न्यायिक कार्यभार श्री. एम. एन. सलीम, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, श्रीरामपूर यांचेकडे व प्रशासकीय कार्यभार श्री. बी. यु. चौधरी, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, नेवासा यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्री. ए. एल. टिकले, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नेवासा हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नेवासा या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

अहमदनगर, १ ऑगस्ट २०१८.

आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/१८०/सन २०१८.- श्री. पी. व्ही. चतुर तदर्थ जिल्हा न्यायाधीश-६ व सहायक सत्र न्यायाधीश, अहमदनगर यांची दिनांक २७ ऑगस्ट २०१८ ते दिनांक १ सप्टेंबर २०१८ रोजीची एकूण ६ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक २४ ऑगस्ट २०१८ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ३ सप्टेंबर २०१८ रोजीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. पी. व्ही. चतुर यांना तदर्थ जिल्हा न्यायाधीश-६ व सहायक सत्र न्यायाधीश, अहमदनगर या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत तदर्थ जिल्हा न्यायाधीश-६ व सहायक सत्र न्यायाधीश, अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. पी. व्ही. चतुर तदर्थ जिल्हा न्यायाधीश-६ व सहायक सत्र न्यायाधीश, अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. आर. एम. कुलकर्णी तदर्थ जिल्हा न्यायाधीश-४ व सहायक सत्र न्यायाधीश, अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्री. पी. व्ही. चतुर तदर्थ जिल्हा न्यायाधीश-६ व सहायक सत्र न्यायाधीश, अहमदनगर हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते तदर्थ जिल्हा न्यायाधीश-६ व सहायक सत्र न्यायाधीश, अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

अहमदनगर, २४ ऑगस्ट २०१८.

आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/१६४/सन २०१८.- श्री. ए. एन. चौरे तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहमदनगर यांची दिनांक २८ ऑगस्ट २०१८ व दिनांक २९ ऑगस्ट २०१८ रोजीची एकूण २ दिवसांची वैद्यकीय रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. ए. एन. चौरे यांना तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहमदनगर या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. ए. एन. चौरे तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती पी. आर. परदेशी तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्री. ए. एन. चौरे तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहमदनगर हे वर नमूद केलेल्या कालावधीत वैद्यकीय रजेवर गेले नसते, तर ते तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

अहमदनगर, २८ ऑगस्ट २०१८.

आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/१६४/सन २०१८.- श्री. ए. एन. चौरे तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहमदनगर यांची दिनांक ४ सप्टेंबर २०१८ ते दिनांक ७ सप्टेंबर २०१८ रोजीची एकूण ४ दिवसांची वैद्यकीय रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. ए. एन. चौरे यांना तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहमदनगर या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. ए. एन. चौरे तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती के. के. पाटील तदर्थ जिल्हा न्यायाधीश-३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्री. ए. एन. चौरे तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहमदनगर हे वर नमूद केलेल्या कालावधीत वैद्यकीय रजेवर गेले नसते, तर ते तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

अहमदनगर, ४ सप्टेंबर २०१८.

आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/१०३/सन २०१८.- श्रीमती के. व्ही. बोरा तदर्थ जिल्हा न्यायाधीश-५ व सहायक सत्र न्यायाधीश, अहमदनगर यांची दिनांक २० ऑगस्ट २०१८ ते दिनांक १ सप्टेंबर २०१८ रोजीची एकूण १३ दिवसांची वैद्यकीय रजा याद्वारे कार्यात्तर मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्रीमती के. व्ही. बोरा यांना तदर्थ जिल्हा न्यायाधीश-५ व सहायक सत्र न्यायाधीश, अहमदनगर या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत तदर्थ जिल्हा न्यायाधीश-५ व सहायक सत्र न्यायाधीश, अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते.

श्रीमती के. व्ही. बोरा तदर्थ जिल्हा न्यायाधीश-५ व सहायक सत्र न्यायाधीश, अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती पी. पी. बनकर तदर्थ जिल्हा न्यायाधीश-७ व सहायक सत्र न्यायाधीश, अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात आलेला होता.

श्रीमती के. व्ही. बोरा तदर्थ जिल्हा न्यायाधीश-५ व सहायक सत्र न्यायाधीश, अहमदनगर ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत वैद्यकीय रजेवर गेल्या नसत्या तर त्या तदर्थ जिल्हा न्यायाधीश-५ व सहायक सत्र न्यायाधीश, अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.

अहमदनगर, १० सप्टेंबर २०१८.

आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/१६/सन २०१८.- श्री. ए. पी. रघुवंशी, तत्कालीन जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, कोपरगाव यांची दिनांक

२७ ऑगस्ट २०१८ ते दिनांक २९ ऑगस्ट २०१८ रोजीची एकूण ३ दिवसांची वैद्यकीय रजा याद्वारे कार्यात्तर मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. ए. पी. रघुवंशी यांना तत्कालीन जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, कोपरगाव या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत तत्कालीन जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, कोपरगाव या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते.

श्री. ए. पी. रघुवंशी, तत्कालीन जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, कोपरगाव यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. एन. एन. श्रीमंगले, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, कोपरगाव यांचेकडे ठेवण्यात आलेला होता.

श्री. ए. पी. रघुवंशी, तत्कालीन जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, कोपरगाव हे वर नमूद केलेल्या कालावधीत वैद्यकीय रजेवर गेले नसते, तर ते तत्कालीन जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, कोपरगाव या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

अहमदनगर, ७ सप्टेंबर २०१८.

आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/९९/सन २०१८.- श्री. ए. एल. टिकले, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नेवासा यांची दिनांक १४ सप्टेंबर २०१८ व दिनांक १५ सप्टेंबर २०१८ रोजीची एकूण २ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक १२ सप्टेंबर २०१८ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक १७ सप्टेंबर २०१८ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. ए. एल. टिकले यांना जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नेवासा या पदावर पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नेवासा या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. ए. एल. टिकले, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नेवासा यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त न्यायिक कार्यभार श्री. एम. एन. सलीम, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, श्रीरामपूर यांचेकडे व प्रशासकीय कार्यभार श्री. बी. यु. चौधरी, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, नेवासा यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्री. ए. एल. टिकले, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नेवासा हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नेवासा या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

रमेश रे. देशमुख,

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,

अहमदनगर, ११ सप्टेंबर २०१८.

अहमदनगर.